

सत्यदत्त पूजा विधि

पूजा प्रारम्भः

॥श्रीगुरुःशरणम्॥

श्रीगणेशाय नमः।

आचम्य । प्राणानायम्य । व्रती प्रातः
तिलामलककल्केन स्नात्वा ।

सङ्कल्प्य । कृतोपीषणः सायं पुनः स्नात्वा
वाससी परिधाय गोमयोपलिप्ते

रङ्गवल्लयादिरञ्जिते प्रदेशे कल्पितं शुभं
पूजास्थानं आगत्य सम्भूतपूजासम्भारः

आसने उपविश्य आचम्य प्राणानायम्य
कृतदेवगुर्वादिवन्दनः पुनः स्वासने

उपविश्य । आचम्य पवित्रं धृत्वा प्राणानायम्य ॥

श्रीमन्महागणाधिपतये नमः । लक्ष्मीनारायणाभ्यां
नमः । उमामहेश्वराभ्यां नमः ।

शचीपुरन्दराभ्यां नमः । मातापितृभ्यां नमः ।
इष्टदेवताभ्यो नमः ।

कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः ।
स्थानदेवताभ्यो नमः ।

वास्तुदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो
नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।

सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः । अविघ्नमस्तु ।

सुमुखश्वैकदन्तश्व कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्व
विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे
सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् । प्रसन्नवदनं

ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये
त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् । येषां
हुदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ।

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽघ्रियुगं स्मरामि
।

लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।
येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥

विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् । सरस्वतीं
प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥

अभीप्सितार्थसिद्धयर्थं पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥

सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु
नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

श्रीमङ्गगवतो महापुरुषस्य विष्णोराजया

प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्थे

श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे

प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे

जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे

(वा उत्तरे तीरे) शालिवाहनशके

बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने (अमुक) नाम
संवत्सरे (अमुक) अयने (अमुक)

ऋतौ (अमुक) मासे (अमुक) पक्षे (अमुक) तिथौ
(अमुक) वासरे (अमुक) दिननक्षत्रे (अमुक)

स्थिते वर्तमाने चन्द्रे (अमुक) स्थिते श्रीसूर्ये (अमुक)
स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं

राशिस्थानस्थितेषु सत्सुएवंगुणविशेषणविशिष्टायां
शुभपुण्यतिथौ मम आत्मनः

श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं मम

समस्तसम्भावितदुरितोपशमपूर्वकसकलमनोरथसि
द्ध

यथामिलितोपचारद्रव्यैः श्रीसत्यदत्तस्यसाङ्गस्य

सपरिवारस्य पूजनं करिष्ये ।

तत्रादौ निर्विघ्नतासिध्यर्थं गणपतिपूजनं
शरीरशुद्धयर्थं षडङ्गन्यासांश्च

कलशशङ्क्खघण्टापूजनं च करिष्ये । इति
सङ्कल्प्य ।

(अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः
स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।)

(ततः पीठे) - ॐ गणानां त्वा शौनको गृत्समदो
गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोगः ॥

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं
कवीनामुपमश्रबस्तमं ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नूतिभिः
सीद सादनं ॥

श्रीऋद्विबुद्धिसिद्धिसहितं साडंग सपरिवारं सायुधं
सशक्तिकं गणपतिं अस्मिन् पूर्णीफले

ॐ भूर्भुवःस्वर्महागणपतये नमः आवाहयामि ।
आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

पादयोः पाद्यं समर्पयामि ॥ हस्तयोः अर्घ्यं
समर्पयामि ॥ आचमनीयं समर्पयामि ॥

स्नानीयं समर्पयामि ॥ स्नानान्तरं आचमनीयं
समर्पयामि ॥

पयोदधिघृतमधुशर्करास्नानं
(पयआदिपञ्चामृतस्नानं) समर्पयामि ॥

शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥ स्नानानन्तर
आचमनीयं समर्पयामि ॥

सुप्रतिष्ठितमस्तु ॥ वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि ॥
वस्त्रानन्तरं आचमनीयं समर्पयामि ॥

यज्ञोपवितं समर्पयामि ॥ यज्ञोपवीतानन्तरं
आचमनीयं समर्पयामि ॥

विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ॥ अलङ्कारार्थे
अक्षतान् समर्पयामि ॥

ऋद्धयै नमः । सिद्धयै नमः । हरिद्रां कुंकुमं च
सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ॥

सिन्दूरं नानापरिमलद्रव्याणि च समर्पयामि ॥

ऋतुकालोद्दवपुष्पाणि दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि ॥

धूपं समर्पयामि ॥ दीपं दर्शयामि ॥ नैवेद्यं
समर्पयामि ॥ परिषिञ्चामि ।

अमृतोपस्त्रणमसि स्वाहा । �ॐ प्राणाय स्वाहा ।
ॐ अपनाय स्वाहा ॥

ॐ व्यानाय स्वाहा ॥ ॐ उदानाय स्वाहा ॥
ॐ समानाय स्वाहा ॥ ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥

मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥ उत्तरापोशनं
समर्पयामि ॥ हस्तप्रक्षालनं समर्पयामि ॥

मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ करोद्धर्तनार्थे चन्दनं
समर्पयामि ॥ आचमनीयं समर्पयामि ॥

मुखवासार्थे पूर्णीफलताम्बूलं समर्पयामि ॥
सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि ॥

फलानि समर्पयामि ॥ महामङ्गलनीराज्जनदीपं
समर्पयामि ॥ कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि ॥

प्रदक्षिणां नमस्कारांश्च समर्पयामि ॥ ॐ निषुसीद
गणपते गणेषुत्वामाहुर्विप्रतमं कवीनां ।

न ऋते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्कं
मघवन्चित्रमर्चं । मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ।

नमस्कारं करोमि । वक्रतुन्ड महाकाय
कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
सर्वदा ॥

प्रार्थनां समर्पयामि ॥ अनया पूजया
सकलविघ्नहर्ता महागणपतिः प्रीयताम् ।

पृथ्वीतिमन्त्रस्य मेरुपृष्ठऋषिः । कूर्मो देवता सुतलं
छन्दः । आसने विनियोगः ॥

ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता ॥
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनं ॥

ऊर्ध्वकेशि विरुपाक्षि मांसशोणितभक्षणे ॥ तिष्ठ
देवि शिखाबन्धे चामुण्डे ह्यपराजिते ।

अपसर्पतु वामदेवो भूतान्यनुष्टुप् ॥ भूतोत्सादने
विनियोगः ॥

ॐ अपसर्पतु ते भूता ये भूता भूमिसंस्थिताः ॥ ये
भूता विघ्नकर्तरिस्ते गच्छन्तु शिवाशया ॥

अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतोदिशं ॥
सर्वेषामविरोधेन पूजाकर्म समारभे ।

तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पान्तदहनोपम । भैरवाय
नमस्तुभ्यं अनुजां दातुमर्हसि ॥

इति भैरवं नमस्कृत्य ॥ समुद्रवसने देवि
पर्वतस्तनमण्डिते ।

विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥ इति
वामपादतलेन भूमिं त्रिःप्रहृत्य ॥

देवा आयान्तु ॥ यातुधाना अपयान्तु । विष्णो
देवयजनं रक्षस्व ॥ भूमौ प्रादेशं कुर्यात् ॥

येभ्यो मातेत्यस्य गयःप्लातो विश्वेदेवा जगती ॥
एवापित्र इत्यस्य वामदेवो बृहस्पतिर्विश्वेदेवास्त्रिष्टुप्
॥

मनुष्यगन्धनिवारणे विनियोगः ॥ ऊँयेभ्यो माता
मधुमतिपिन्वते पयः पीयूषं द्यौरदितिरद्रिबर्हाः ॥

उकथशुष्मान्वृषभरान्त्स्वप्रसस्ताँ आदित्यां अनुमदा
स्वस्तये ॥ ऊँएवापित्रे विश्वेदेवायवृष्णे

यज्ञैर्विधेमनमसाहविर्भिः बृहस्पते
सुप्रजावीरवन्तोवयंस्यामपतयोरयीणाम् ॥

षड्डगन्यासांश्च करिष्ये ॥ ॐ यत्पुरुषं व्यदधुः
कतिधा व्यकल्पयन् ।

मुखं किमस्य कौ बाहू का ऊरुपादा उच्येते ॥
हृदयाय नमः ॥

ॐ ब्राह्मणोस्य मुखमासीद्वाहू राजन्यः कृतः । ऊरु
तदस्य यद्वैश्यः पदभ्यां शूद्रो अजायत ॥

शिरसे स्वाहा ॥ ॐ चन्द्रमा मनसो जातश्वक्षोः सूर्यो
अजायत ।

मुखादिन्दश्वग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥ शिखायै
वषट् ॥

ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णो द्यौः समवर्तत ।
पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथालोकाँ अकल्पयन् ॥

कवचाय हुं ॥ ॐ सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त
समिधः कृताः ।

देवायद्यज्ञं तन्वाना अब्धन्पुरुषं पशुं ॥ नेत्रत्रयाय

वौषट् ॥

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि
प्रथमान्यसन् ।

तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति
देवाः ॥ अस्त्राय फट् ॥

ॐ भूर्भुवः स्वः इति दिग्बन्धः ।
कलशशङ्खघण्टार्चनं च करिष्ये ॥

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ॥ मूले
तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥

कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।
ऋग्वेदोथ यजुर्वेदा सामवेदो ह्यथर्वणः ।

अडैगश्च सहिताः सर्वकलशाम्बुसमाश्रिताः ॥ अत्र
गायत्री सावित्री शान्तिपुष्टीकरी तथा ॥

आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः ॥ गडेगच
यमुने चैव गोदावरी सरस्वती ॥

नमदि सिन्धु कावेरी जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु । कलशे
गङ्गादितीर्थन्यावाहयामि ।

कलशदेवताभ्योनमः । सर्वोपचारार्थं गन्धाक्षतपुष्पं
समर्पयामि ।

कलशे धेनुमुद्रां प्रदर्श्य ॥ प्रक्षालितं शङ्खं
प्रणवेनापूर्य ॥

ॐ शङ्खादौ चन्द्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता ॥ पृष्ठे
प्रजापतिं विद्यदग्ने गडगासरस्वती ॥

त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया । शङ्खं
तिष्ठन्ति विप्रेन्द्रं तस्माच्छङ्खं प्रपूजयेत् ॥

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे ॥ निर्मितः
सवदिवैश्वं पाञ्चजन्यं नमोस्तुते ते ॥

ॐ पाञ्चजन्याय विद्महे । पावमानाय धीमहि ॥ तं
नः शङ्खः प्रचोदयात् ॥

शङ्खदेवताभ्यो नमः ॥ सर्वोपचारार्थं चन्दनं पुष्पं
समर्पयामि ॥

शङ्खमुद्रां प्रदर्श्य ॥ आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु
रक्षसां ।

कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् । घण्टायै

नमः ॥

सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
घण्टामुद्रां प्रदर्श्य ॥

ॐ दिवे दिवे सदृशीरन्यमर्धं कृष्णा
असेधदपसद्गनोजाः ॥

अहंदासा वृषभो वस्त्रयन्तोदव्रजे वर्तिनं शम्बरं च ॥
दीपदेवताभ्यो नमः ॥ सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं
समर्पयामि ॥

कलशशङ्खोदकेन, अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां
गतोपि वा ॥

यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥

इत्यात्मानं प्रोक्ष्य पूजाद्रव्याणि सम्प्रोक्षेत् ॥

सत्यदत्तव्रताङ्गत्वेन कलशस्थापनं
पीठदेवतावाहनं पूजनं च करिष्ये ॥ ततः पीठे -

ॐ महीद्यौः पृथिवीचन इमं यज्ञं मिमिक्षतां ॥
पिपृतान्नोभरीमभिः ॥

इति भूमिं स्पृष्टवा ॥ ॐ औषधयः संवदन्ते सोमेन
सहराजा ।

यस्मै कृणोति ब्राह्मणरस्तं राजन्पारयामसि ॥ इति
तन्दुलराशि कृत्वा ॥

ॐ आकलशेषु धावति पवित्रे परिषिच्यते ॥
उकथैर्यज्ञेषु वर्धते ॥

इति कलशं निधाय ॥ ॐ इमं मे गडेग यमुने
सरस्वति शुतुद्विं स्तोमं सचता परुष्ण्या ॥

असिक्रिया मरुद् वृधे वितस्तयार्जीकीयेशृणुह्या
सुषोमया ॥ इति जलेन पूरयित्वा ॥

ॐ गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ॥ ईश्वरीं
सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रिये ॥

इति गन्धं प्रक्षिप्य ॥ काण्डात्काण्डात्प्ररोहन्ती
परुषः परुषः परि ॥

एवानो दूर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च ॥ इति दूर्वाः ॥

ॐ अश्वत्थेवो निषदनं पर्णेवो वसतिष्कृता ॥

गोभाजइत्किला सतयत्सनवथपूरुषं इति पञ्च

पल्लवान् ॥

ॐ्या: फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः ॥
बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन्त्वं हसः ॥ इति फलं ॥
ॐ्सहिरत्लानि दाशुषे सुवाति सविता भगः ॥ तं
भागं चित्रमीमहे ॥

इति रत्नानि ॥ ॐ हिरण्यरूपः
सहिरण्यसन्दृगपान्पात्सेदु हिरण्यवर्णः ॥
हिरण्ययात्परियोनेनिषद्याहिरण्यदा ददत्यन्नमस्मै ॥
इति हिरण्यं ॥

ॐ्युवासुवासाः परिवीत आगात्स उ श्रेयान्भवति
जायमानः ॥

तं धीरासः कवय उन्नयन्ति स्वाध्यो ३ मनसा
देवयन्तः ॥

इति सूत्रेण वस्त्रेण या वेष्टयित्वा ॥ ॐ पूर्णदर्वि
परापत सुपूर्णा पुनरापत ॥

वस्त्रेव विक्रीणावहाइषमूर्जं शतक्रतो ॥ इति
सतन्दूलपूर्णपात्रं निधाय ॥

तत्त्वायामि शुनःशेपो वरुणस्त्रिष्टुप् ॥ अस्मिन्
कलशे वरुणावाहने विनियोगः ॥

ॐ तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो
हविर्भिः ॥

अहेक्लमानो वरुणेह बोध्युरुशंसमान आयुः प्रमोषीः
॥

इति कलशे वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं
सशक्तिकं आवाहयामि ॥

ॐ भूर्भुवः स्वः वरुणाय नमः विलेपनार्थं चन्दनं
समर्पयामि ॥

पञ्चोपचारैः सम्पूज्य ॥ पुनः तत्त्वायामि इति
मन्त्रेण पुष्पाञ्जलिं समर्प्य ॥

अनेन पूजनेन वरुणः प्रीयतां । कलशस्य मुखे
विष्णु० शान्तिः पुष्टिकरी तथा ॥

आयान्तु मम शान्त्यर्थं दुरितक्षयकारकाः ॥ सर्वे
समुद्राः सरितस्तीर्थानि जलदा नदाः ॥

आयान्तु मम शान्त्यर्थं दुरितक्षयकारकाः ॥ कलशे

अक्षतान् क्षिपेत् ॥

मातृदेवो भव ॥ पितृदेवो भव ॥ आचार्यदेवो भव ॥

अतिथीदेवो भव ॥

सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ॥ मह्यं

सकुटुम्बिने महाजनान्नमस्कुर्वाणाय

आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य

करिष्यमाणश्रीसत्यदत्तव्रताख्यस्य कर्मणः पुण्याहं

भवन्तो ब्रुवन्तु ॥

ॐ अस्तु पुण्याहं इति त्रिः ॥ मह्यं०

श्रीसत्यदत्तव्रताख्याय कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु

॥

आयुष्मते स्वस्ति ॥ मह्यं० श्रीसत्यदत्तव्रताख्यस्य

कर्मणः ऋद्धिं भवन्तो ब्रुवन्तु ॥

कर्म ऋध्यतां इति त्रिः ॥ ऋद्धिः समृद्धिः । मह्यं०

कर्मणः श्रीरस्त्विति भवन्तो ब्रुवन्तु ॥

अस्तु श्रीः इति त्रिः ॥ मह्यं० कर्मणः कल्याणं

भवन्तो ब्रुवन्तु ॥

अस्तु कल्याणं त्रिः मङ्गलानि भवन्तु ॥ वर्षशतं
पूर्णमस्तु ॥

अमुकगोत्रस्याभिवृद्धिरस्तु ॥ श्रीदत्तः प्रीयतां ॥
पूर्णपात्रे तन्दुलोपरि मध्ये -

ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतंमर्त्यंच
॥

हिरण्ययेन सविता रथेनादेवो याति भुवनानी पश्यन्
॥

ॐ भूर्भुवः स्वः सूर्याय नमः सूर्य आवाहयामि ॥
आग्नेयां चन्द्रं ॥

ॐ आप्यायस्व समेतु ते विश्वतः सोमवृष्ण्यं ॥
भवावाजस्य सङ्गथे ॥

ॐ भूर्भुवः स्वः चन्द्राय नमः चन्द्रं आवाहयामि ॥
दक्षिणे भौमं ॥

ॐ अग्निमूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयं ॥ अपां
रेतांसि जिन्वति ॥

ॐ भूर्भुवः स्वः भौमाय नमः भौमं आवाहयामि ॥

ऐशान्यां बुधं -

ॐ उद्बुध्यध्वं समनसः सखायः समिनिमिंध्व
बहवः सनीळाः ॥

दधिक्रामग्रिमुषसं च देवीमिन्द्रावतोवसे निह्वयेवः ॥

ॐ भूर्भुवः स्वः बुधाय नमः बुधं आवाहयामि ॥
उत्तरे गुरुं-

ॐ बृहस्पते अतियदर्यो अर्हाद्युमद्विभाति
क्रतुमज्जनेषु ।

यद्यीदयच्छवस ऋत प्रजाततदस्मासु द्रविणं धेहि
चित्रं ॥

ॐ भूर्भुवः स्वः गुरवे नमः गुरुं आवाहयामि ॥ पूर्वे
शुक्रं-

ॐ शुक्रः शुशुकवाँउषोनजारः पप्रासमीची
दिवोनज्योतिः ॥

ॐ भूर्भुवः स्वः शुक्राय नमः शुक्रं आवाहयामि ॥
पश्चिमे शनैश्चरं ॥

ॐ शमाग्निरग्निभिः करच्छन्नस्तपतु सूर्यः । शं

वातोवात्वरपा अपस्त्रिधः ॥

ॐ भूर्भुवः स्वः शनैश्चराय नमः शनैश्चरं आवाहयामि
॥ नैऋत्ये राहुं-ॐकयानश्चित्र

आभुवदूती सदावृधः सखा । कयाशचिष्ठयावृता ॥

ॐ भूर्भुव स्वः राहवे नमः राहुं आवाहयामि ॥

वायव्ये केतुं-ॐकेतुं कृण्वन्नकेतवेपेशोमर्या अपेशसे
॥

समुषद्दिरजायथा ॥ ॐ भूर्भुवः स्वः केतवे नमः केतु
आवाहयामि ॥

पूर्वे इन्द्रं-ॐ इन्द्रं वोविश्वतस्परिहवामहे जनेभ्यः ॥
अस्माकमस्तु केवलः ॥

ॐ भूर्भुवः स्वः इन्द्राय नमः इन्द्रं आवाहयामि ॥
आग्नेय्यामग्निं ॥

ॐ अग्निंदूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसं ॥ अस्य
यज्ञस्य सुक्रतुं ॥

ॐ भूर्भुवः स्वः अग्नये नमः अग्निं आवाहयामि ॥
दक्षिणे यमं ॥

ॐ यमाय सोमं सुनुत यमाय जुहुताहविः ॥
यमं हयशोगच्छत्यग्निदूतो अरडकृतः ॥

ॐ भूर्भुवःस्वः यमाय नमः यमं आवाहयामि ॥
नैऋत्यां नित्रैति ॥

ॐ मोषुणः परापरा नित्रैतिर्दुर्हणावधीत् ॥
पदीष्टतृष्णायासह ॥

ॐ भूर्भुवः स्वः नित्रैतये नमः नित्रैति आवाहयामि
॥ पश्चिमे वरुणं ।

ॐ तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्त्दाशास्ते यजमानो
हविर्भिः ॥

अहेळमानो वरुणेह बोध्युरुशंसमान आयुः प्रमोषीः
॥

ॐ भूर्भुवः स्वः वरुणाय नमः वरुणं आवाहयामि ॥
वायव्यां वायुं-ॐ तव वायवृतस्पते त्वष्टुर्जामितरद्धुत
॥

आवांस्या वृणीमहे ॥ ॐ भूर्भुवः स्वः वायवे नमः
वायुं आवाहयामि ॥

उत्तरे सोमं ॐ सोमं धेनुं सोमो अर्बत माशुं सोमो वीरं
कर्मण्यं ददाति ॥

सादन्यं विदथ्यं सभेयं पितृश्रवणं योददाशदस्मै ॥
ॐ भूर्भुवः स्वः सोमाय नमः सोमं आवाहयामि ॥

ईशान्यामीशान्यं ॐ तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं
धियं जिन्वमवसेहूमहे वयं ॥

पूषानो यथावेद सामसद्बृधेरक्षिता पायुरदब्धः
स्वसतये ॥

ॐ भूर्भुवः स्वः ईशानाय नमः ईशानं आवाहयामि ॥

ततः पीठप्राण्डारे-ॐ लक्ष्मीनारायणाभ्यां नमः
लक्ष्मीनारायणौ आवाहयामि ॥

दक्षिणेद्वारे-ॐ पार्वतीपरमेश्वराभ्यां नमः
पार्वतीपरमेश्वरौ आवाहयामि ॥

पश्चिमद्वारे-ॐ रतिकम्दर्पाभ्यां नमः रतिकन्दपौ
आवाहयामि ॥

उत्तरद्वारे ॐ भूवराहाभ्यां नमः भूवराहौ
आवाहयामि ॥

इति एकविंशतिदेवतावाहनं ॥
ॐ सूर्याद्यावा हितपीठदेवताभ्यो नमः

इति षोडशोपचारैः सम्पूज्य ॥ ततः पीठमध्ये -
"ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय"

इति मंत्रेण सत्यदत्तं-यन्त्रे-मूर्तौ-गुरुपादुकासु
शालिग्रामादिषु वा आवाहयेत् ॥

अथ ध्यानं । श्रीदत्तं खेचरीमुद्रामुद्रितं योगिसदगुरुम्
॥

सिद्धासनस्थं ध्यायेऽभीवरप्रदकरं हरिं ॥ ॐ भूर्भुवः
स्वः नमो भगवते दत्तात्रेयाय

साडगाय सपरिवाराय नमः ध्यायामि ध्यानम्
समर्पयामि ॥

ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्रपात् ॥ स भूमिं
विश्वतो वृत्वात्यतिष्ठदशाडगुलं ॥

दत्तात्रेयाह्वयाम्यत्र परिवारैः सहार्चने ।
श्रद्धाभक्तयेश्वरागच्छ ध्यातधाम्नाज्जसा विभो ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साडगाय सपरिवाराय

नमः आवाहयामि ॥

ॐ पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं ॥

उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥

सौवर्ण रत्नजडितं कल्पितं देवतामयम् ॥ रम्यं
सिंहासनं दत्तं तत्रोपविश यंत्रिते ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङ्गाय सपरिवाराय
नमः आसनं समर्पयामि ॥

ॐ एतावानस्य महिमातोज्यायांश्च पुरुषः ॥ पादोस्य
विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥

पाद्यं चन्दनकर्पूरसुरभि स्वादु वारि ते ॥ गृहण
कल्पितं तेन दत्तांघ्री क्षालयामि ते ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङ्गाय सपरिवाराय
नमः पाद्यं समर्पयामि ॥

ॐ त्रिपादूर्ध्वं उदैत्पुरुषः पादोस्येहाभवत्पुनः ॥
ततोविष्वङ्ग्यक्रामत्साशनानशने अभि ॥

गन्धाब्जतुलसीबिल्वशमीपत्राक्षतान्वितम् ॥
सांब्वध्यं स्वर्णपात्रेण कल्पितं दत्तं गृह्णताम् ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय० अर्घ्यं समर्पयामि ॥
ॐ तस्माद्विराङ्गजायत विराजो अधिपूरुषः ॥

स जातो अत्यरिच्यत पश्चाद्गूमिमथोपुरः ॥
सुस्वाद्वाचमनीयाम्बु हैमपात्रेण कल्पितम् ॥

तुभ्यमाचम्यतां दत्त मधुपर्कं गृहाण च ॥ ॐ नमो
भगवते दत्तात्रेयाय० आचमनीयं समर्पयामि ॥

ॐ यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ॥ वसन्तो
अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥

प्रवचनादि सुदुर्लभता श्रुतेरुद्यधिपते त इह
श्रुतिविश्रुते ॥

परमभक्ति सुशीतलसज्जलं वपुषि
सिक्तमथाप्लुतयेऽस्त्वलम् ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय० स्नानीयं समर्पयामि ॥
स्नानानन्तरं आचमनीयं समर्पयामि ॥

पञ्चामृतैः स्नपयिष्ये ॥ ॐ आप्यायस्व समेतु ते
विश्वतः सोमवृष्ण्यं ॥

भवावाजस्य सङ्गथे ॥ कामधेनोः समुद्भूतं

देवर्षिपितृप्तिदम् ॥

पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥ ॐ नमो
भगवते दत्तात्रेयाय० पयःस्नानं समर्पयामि ॥

शुद्धोदकस्नानं सम० ॥ आचमनीयं सम० ॥
सकलपूजार्थं गन्धपुष्पं सम० ॥

ॐ दधिक्राट्णो अकारिषं जिष्णोरश्वस्य वाजिनः ॥
सुरभिनोमुखाकरत्प्रण आयूषितारिषत् ॥

चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेवप्रियं दधि ॥ स्नानार्थं
ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय० दधिस्नानं सम० ॥
शुद्धोदकस्नानं सम० ॥

स्नानानंतरं आचमनीयं सम० ॥ सकलपूजार्थ० ॥
ॐ घृतं मिमिक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतम्बस्य
धाम ॥

अनुष्वधमावह मादयस्वस्वाहा घृतं वृषभवक्षिहव्यं
॥

आज्यं सुराणामाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितं । आज्यं

पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥
ॐ नमो भगवते० घृतस्नानं सम० ॥ शुद्धोदक०
स्नाननं० आ० स० सकलपूजार्थ० ॥

ॐ मधुवातात्रैतायते मधु क्षरन्ति सिन्धवः ॥
माध्वीर्णः सन्त्वोषधीः ॥

मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवं रजः ॥ मधुघौरस्तु
नः पिता ॥

मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाँ अस्तु सूर्यः ॥ माध्वीर्णवो
भवन्तु नः ॥

सर्वोषधिसमुत्पन्नं पीयूषसदृशं मधु ॥ स्नानार्थं ते
प्रयच्छामि गृहाण परमेश्वर ॥

ॐ नमो० मधुस्नानं सम० शुद्धोदक० स्ना० आच०
सकलपूजा० ॥

ॐ स्वादुः पवस्वदिव्यायजन्मनेस्वादुरिन्द्राय
सुहवीतुनाम्ने ॥

स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाँ
अदाभ्यः ॥

इक्षुदण्डसमुद्भूतदिव्यशर्करया हरिम् ॥ स्नापयामि
सदा भक्तया प्रीतो भव सुरेश्वर ॥

ॐ नमो० शर्करास्नानं शुद्धोदक० स्ना० आच०
सकलपूजा० ॥

ॐ गन्धद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करीषिणीम् ॥
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं ॥

कपूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतम् ॥ गन्धोदकं
मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥

ॐ नमो० गन्धोदकस्नानं० ॥ ॐ
आपोहिष्ठामयोभुवस्तानऊर्जेदधातन ॥

महेरणाय चक्षसे ॥ योवः शिवतमो रसस्तस्य
भाजयते हनः ॥

उशतीरिवमातरः ॥ तस्मा अरड्ग मामवो यस्य
क्षयायजिन्वथा ॥

आपोजन यथाचनः ॥ शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥

ॐ नमो० विलेपनार्थं चन्दनं इति पञ्चोपचारैः
सम्पूज्य ॥

उत्तरे निर्माल्यं विसृज्य

पुरुषसूक्तरुद्रपवमानश्रीसूक्तादिभिः अभिषेकं
कुर्यात् ॥

नमो० महाभिषेकस्नानं० स्नाना० आचमनीयं० ॥

ॐकनिक्रदण्डनुषं प्रब्रुवाण इयार्तिवाचमरितेव नावं
॥

सुमङ्गलश्वशकुने भवासि मात्वाकाचिदभिभा
विश्व्याविदत्

मात्वाश्येन उद्धधीन् मासुपर्णो
मात्वाविददिषुमान्वीरो अस्ता ॥

पित्र्यामनुप्रदिशङ्कनिक्रदत्सुमङ्गलो
भद्रवादीवदेह ॥

अवक्रन्ददक्षिणतो गृहणां सुमङ्गलो भद्रवादी
शङ्कुते ॥

मानस्तेन ईशतमाघशंसोबृहद्वदेम विदथे सुवीराः
॥१॥

प्रदक्षिणीदभिगृणं तिकारवोवयोवदन्त ऋतुथा

शङ्कुतयः ॥

उभे वाचौ वदति सामगा इव गायत्रं चत्रैषुभं
चानुराजति ॥

उदातेव शकुने साम गायसि ब्रह्मपुत्र इव सवनेषु
शंससि ॥

वृषेव वाजी शिशुमतोरपीत्या सर्वतो नः शकुने
भद्रमावद विश्वतो नः

शकुने पुण्यमावद आवदन्स्त्वं शकुने
भद्रमावदतूष्णीमासीनः सुमतिं चिकिद्धिनः ॥

यदुप्ततन्वदसि कर्करियथा बृहद्वदेम विदथे सुवीराः
॥

ॐ भूर्भुवः स्वः नमो भगवते दत्तात्रेयाय० तैलोद्वर्तनं
उष्णोदकस्नानं समर्पयामि ॥

आचमनीयं० देव पीठे संस्थाप्य ॥ ॐ तदस्तु
मित्रावरुणातदग्नेशंयोरस्मभ्यमिदमस्तु शस्तं ।

अशीमही गाधमुत प्रतिष्ठां नमो दिवे बृहते सादनाय
॥

गृहावै प्रतिष्ठासूक्तं तत्प्रतिष्ठितमयावाचा शंस्तव्यं
तस्माद्यद्यपि दूर

इव पशुल्लभते गृहाने वैनानाजिगमिषति गृहाहि
पशुनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा ॥

ॐ नर्यं प्रजां मे गोपाय ॥ अमृतत्वाय जीवसे ॥
जातां जनिष्यमाणां च ॥

अमृते सत्ये प्रतिष्ठितां ॥ सुप्रतिष्ठितमस्तु ॥ ॐ तं
यज्ञं बहिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ॥

तेनदेवा अयजन्त् साध्या ऋषयश्च ये ॥ भक्त्या
दिगंबराचान्तजलेदं दत्त कल्पितं ॥

काषायपरिधानं तदृहाणाचमनीयकं ॥ ॐ नमो०
वस्त्रोपवस्त्रं सम० वस्त्रानन्तरं आचमनीयं सम० ॥

ॐ तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यं ॥
पशुन्ताँश्चक्रे वायव्यानाराण्यान्प्राम्याश्च ये ॥

नानासूत्रधरैते ते ब्रह्मसूत्रे प्रकल्पिते ॥ गृहाण
दैवतमये श्रीदत्त नवतन्तुके ॥

ॐ नमो० यज्ञोपवीतं सम० आचमनीयं० ॥

ॐतस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जश्निरे ॥

छन्दांसि जश्निरे तस्मादयजुस्तस्मादजायत ॥

भूतिमृत्स्नासुकस्तूरी केशरान्वितचन्दनं ॥

रत्नाक्षताः कल्पितास्त्वामलङ्कुर्वेथ दत्त तैः ॥

ॐनमो० विलेपनार्थे चन्दनं अक्षतांश्च समर्पयामि ॥

हरिद्रा स्वर्णवर्णभा सर्वसौभाग्यदायिनी ।

सर्वालङ्कारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यतां ॥

ॐनमो०हरिद्रां सम० ॥ हरिद्राचूर्णसंयुक्तंकुड़कुमं
कामदायकम्॥

वस्त्रालङ्करणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यतां ॥ ॐनमो०

कुड़कुमं सम० ॥

ॐअहिरिव भोगैः पर्येति

बाहुञ्जायाहेतिंपरिबाधमानः ॥

हस्तघ्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान्पुमांसं परिपातु

विश्वतः ॥

ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरुपिणे ॥

नानापरिमलद्रव्यंगृहाण परमेश्वर ॥

ॐ नमो० नानापरिमलद्रव्याणि सम० ॥ ॐ
तस्मादश्वा अजायन्त ये केचोभयादतः ॥

गावोह जश्निरे तस्मात्स्माज्जाता अजावयः ॥
सच्छमीबिल्वतुलसीपत्रैः सौगन्धिकैः सुमैः ॥

मनसा कल्पितैर्ननाविधैर्दत्तार्चयाम्यहम् ॥ ॐ
नमो० नानाविधपुष्पाणि तुलसीपत्राणि
बिल्वपत्राणि च सम० ॥

ततःसति भवे अष्टोत्तरशतनामभिः
पुष्पतुलसीपत्रबिल्वपत्रादिभिः पूजयेत् ॥

अथावरणपूजनं ॥ अद्येत्यादि०
श्रीसत्यदत्तव्रताङ्गत्वेन आवरणदेवतापूजनं
करिष्ये ॥

पीठे देवपरितः ॥ ॐ शिक्षायै नमः ॥ ॐ कल्पाय
नमः ॥ ॐ व्याकरनाय नमः ॥

ॐ निरुक्ताय नमः ॥ ॐ ज्योतिषाय नमः ॥ ॐ
छन्दसे नमः ॥ ॐ वहृये नमः ॥

ॐ ईशाय नमः ॥ ॐ रक्षसे नमः ॥ ॐ वायवे नमः ॥

इति प्रथमावरणदेवता आवाह्य गन्धाक्षतपुष्पैः
पूजयेत् हस्तं प्रक्षाल्य ॥

गन्धपुष्पं तर्जनीमध्यमाडगुष्ठैर्धृत्वा मध्ये
शड़खोदकं

गृहीत्वा-दयाब्धे त्राहि संसारसर्पन्मां शरणागतम् ॥

भक्तया समर्पये तुभ्यं प्रथमावरणार्चनं ॥ एवं सर्वत्र
॥

ॐऋग्वेदाय नमः ॥ ॐ यजुर्वेदाय नमः ॥
ॐसामवेदाय नमः ॥

ॐअर्थर्वणाय नमः ॥ ॐइतिहासपुराणेभ्यो नमः ॥
ॐमीमांसायै नमः ॥

ॐन्यायाय नमः ॥ इति द्वितीयावरणदेवता
आवाह्य० ॥२॥

ॐसरस्वत्यै नमः ॥ ॐगणपतये नमः ॥ ॐशुकाय
नमः ॥

ॐसमुन्तवे नमः ॥ ॐजैमिनये नमः ॥
ॐवैशम्पायनाय नमः ॥

ॐ पैलाय नमः ॥ ॐ गोभिलाय नमः ॥ इति
तृतीयावरणदेवता आवाह्य० ॥३॥

ॐ कश्यपाय नमः ॥ ॐ अत्रये नमः ॥ ॐ भरद्वाजाय
नमः ॥

ॐ विश्वामित्राय नमः ॥ ॐ गौतमाय नमः ॥
ॐ जमदग्नये नमः ॥

ॐ वसिष्ठाय नमः ॥ ॐ व्यासाय नमः ॥ इति
चतुर्थावरणदेवता आवाह्य० ॥४॥

ॐ अणिमायै नमः ॥ ॐ महिमायै नमः ॥ ॐ
गरिमायै नमः ॥

ॐ लघिमायै नमः ॥ ॐ प्राप्त्यै नमः ॥
ॐ प्राकाम्याय नमः ॥

ॐ ईशित्वाय नमः ॥ ॐ वशित्वाय नमः ॥ इति
पञ्चमावरणदेवता आवाह्य० ॥५॥

ॐ नन्दनाथाय नमः ॥ ॐ मत्स्येन्द्राय नमः ॥
ॐ दलेन्द्राय नमः ॥

ॐ गोरक्षाय नमः ॥ ॐ गोगणेश्वराय नमः ॥

ॐ नागार्जुनाय नमः ॥
ॐ मेघनादाय नमः ॥ ॐ भुजङ्गाय नमः ॥
ॐ कुरुनायकाय नमः ॥
ॐ भैरवाय नमः ॥ इति षष्ठावरणदेवता आवाह्य०
॥ ६ ॥

ॐ इन्द्राय नमः ॥ ॐ अग्नये नमः ॥ ॐ यमाय नमः
॥

ॐ नित्रकृतये नमः ॥ ॐ वरुणाय नमः ॥ ॐ वायवे
नमः ॥

ॐ सोमाय नमः ॥ ॐ ईशानाय नमः ॥ इति
सप्तमावरणदेवता आवाह्य० ॥

दयाब्धे० अनेन आवरणदेवतापूजनेन श्रीदत्तात्रेय
प्रीयतां ॥

ॐ यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ॥ मुखं
किमस्य कौ बाहू का ऊरुपादा उच्येते ॥

लाक्षासिताभ्रश्रीवासश्रीखण्डागरुगुगुलैः ॥
युक्तोऽग्नियोजितो धूपो हृदा स्वीकुरुदत्त तम् ॥

ॐ नमोऽधूपं आग्रापयामि ॥ ॐ ब्राह्मणोस्य
मुखमासीद्वाहू राजन्यः कृतः ॥

ऊरु तदस्य यद्वैश्यः पदभ्यां शूद्रो अजायत ॥
स्वर्णपात्रे गोघृताक्तवर्तिप्रज्वालितं हृदा ॥

दीपं दत्तं सकर्पूरं गृहाण स्वप्रकाशक ॥ ॐ नमोऽ०
दीपं दर्शयामि ॥

ॐ चन्द्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत ॥
मुखादिन्दश्वाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥

सषड्रसं षड्विधान्नं नैवेद्यं गव्यसंयुतम् ॥ कल्पितं
हैमपात्रे ते भुंक्ष्व दत्तांब्वदः पिब ॥

ॐ नमोऽनैवेद्यं समर्पयामि ॥ सत्यं त्वर्तेन
परिषिञ्चामि ॥ अमृतोपस्तरणमसि स्वाहा ॥

ॐ प्राणाय स्वाहा ॥ ॐ अपानाय स्वाहा ॥
ॐ व्यानाय स्वाहा ॥ ॐ उदानाय स्वाहा ॥

ॐ समानाय स्वाहा ॥ ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥ नैवेद्यमध्ये
पानीयं समर्पयामि ॥

ॐ प्राणाय स्वाहा इत्यादि पुनर्नैवेद्यं ॥ उत्तरापोशनं

समर्प० ॥ हस्तप्रक्षालनं समर्प० ॥

मुखप्रक्षालनं समर्प० ॥ करोद्धर्तनार्थे चन्दनं
समर्पयामि ॥

नैवेद्यानन्तरं आचमनीयं समर्पयामि ॥ त्रीश तेऽद्य
परभक्तिवीटिका पञ्चमैकपुरुषार्थसाधिका ॥

निर्विकल्पकसमाधितः पुरा रज्जिकाऽस्तु
भवभज्जिका वरा ॥

ॐ नमो० ताम्बूलं समर्पयामि ॥ हिरण्य गर्भगर्भस्थं
हेमबीजं विभावसोः ।

अनन्तपुण्यफलदमतः शान्तिंप्रयच्छ मे ॥ ॐ नमो०
सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्प० ॥

इदंफलं मया देव स्थापितं पुरतस्तव ॥ तेन मे
सुफला वाप्तिर्भविज्जन्मनि जन्मनि ॥

ॐ नमो० नानाविधफलानि समर्प० ॥ ॐ श्रिये
जातः श्रिय आनिरियाय श्रियंवयो जरितृभ्यो ददाति
॥

श्रियं वसाना अमृतत्वमायन्भवन्ति

सत्यासमिथामितदौ ॥ श्रियएवैनन्तछियामादधाति
सन्ततमृचावषट्कृत्यं

सन्तत्यै सन्धीयते प्रजया पशुभिर्य एवं वेद ॥
याज्ययायजति प्रज्ञत्तिवैं याज्या पुण्यैव लक्ष्मीः
पुण्यामेवतल्लक्ष्मीं सम्भावयति पुण्यां लक्ष्मीं
संस्कुरुते ॥

पूजा-साहित्य

दत्तात्रेयाचा फोटो

हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, गहू, तांदूळ,
सुपारी, बदाम, खारका, नारळ, विड्याची पाने,
खडीसाखर, पाच फळे, उदबत्ती, कापूर, नीरांजन,
समई, चौरंग, यज्ञोपवीत, वस्त्र, फुले, तुळशी,
पंचपल्लव, दूर्वा; प्रसाद नैवेद्य - (साखर, गव्हाचा
रवा, तूप, दूध, सव्वापट प्रमाण) वेलदोडे, केशर,
बेदाणा, बदाम इत्यादि प्रसादात घालावेत.

तांब्या कलश २, ताम्हणे २, पळी, भांडे, पंचामृत-
दूध, दही, तूप, मध, साखर, अत्तर, उष्णोदक,
दक्षिणा.

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः ॥

श्रीदत्त ॥ दीपक उवाच ॥ दत्तात्रेयामिधः कोऽयं देवः
सिद्धेशवन्दितः ॥

वर्णयन्ति महात्मानो यच्चरित्रमनुक्तमम् ॥१॥

वेदधर्मा उवाच ॥ धन्योऽसि कृतकृत्योऽसि
सौभाग्योऽसि धरातले ॥

श्रीदत्तात्रेयमाहात्म्ये यस्य ते मतिरुक्तमा ॥२॥

योगीशस्य परं वक्ष्ये माहात्म्यं पापनाशनम् ॥

सद्यः सिद्धिप्रदनृणां सत्यदत्तव्रताश्रयम् ॥३॥

कलिमागतमाज्ञाय शैनकाद्या महर्षयः ॥

सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत ॥४॥

त एकदा तु मुनयः प्रातर्हुतहुताग्नयः॥

सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुरिदमादरात् ॥५॥

॥श्रीगणेशाय नमः॥श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः॥

वेदधर्मामुनींचा सच्छिष्य श्रीदीपक, एके दिवशी
त्यांना असे विचारता झाला की, "श्रीगुरुजी !

मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन

करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ चरित्र वर्णन करतात,
असे श्रीदत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत
?" ॥६॥

शिष्याचा प्रश्न ऐकून श्रीवेदधर्माकृष्णी म्हणाले की,
"हे दीपका ! या भूतलावर तू मोठा धन्य आहेस,
कृतकृत्य आहेस व तसाच

अत्यंत भाग्यवानही आहेस; कारण तुला
श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम
बुद्धी उत्पन्न झाली

आहे. ॥२॥

योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्ठ व पापनाशक असे
माहात्म्य तुला सांगतो. ते श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त
होणारे असून मनुष्यांना
तात्काळ सिद्धी देणारे आहे. ॥३॥

कलियुग प्राप्त झालेले जाणून
श्रीशैनकादिमहर्षींनी स्वर्गलोक मिळविण्याकरिता
एक सहस्रसंवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरु
केला. ॥४॥

एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी
श्रीअग्निनारायणाला हविर्भाग देऊन स्वस्थ बसले
असता, मान्य अशा पुराणज्ञ श्रीसूतांना त्यांनी
आदराने असा प्रश्न केला. ॥५॥

ऋषय ऊचुः ॥ सूत सूत महाबुद्धे सर्वशास्त्रविशारद
॥

वासुदेवस्य माहात्म्यं दत्तदेवस्वरूपिणः ॥६॥
परमानन्दजननं सर्वसम्पत्प्रदं नृणाम् ॥
सदानन्दस्य नो ब्रूहि योगाख्यानानि सर्वतः ॥७॥

ऐश्वर्यमतुलं प्रापुस्तद्वक्ता इति शुश्रुम ॥८॥

सूत उवाच ॥ शृण्वन्तु मुनयः सर्वे
वेदवेदाङ्गपारङ्गाः ॥

भवतां परितोषाय दत्तदेवप्रसादतः ॥

माहात्म्यं श्रावयिष्यामि निबोधत यथाश्रुतम् ॥९॥

कुलादिमृक्षं ब्रह्मशवरीयांश्विधीरितः ॥

पत्नीयुतोऽत्रिः पुत्रार्थं त्र्यधीशोपास्तये ययौ ॥१०॥

ऋषी असे म्हणाले की, "हे महाबुद्धिमान् व सर्व
शास्त्रात निष्णात असणार्या सूता ! सच्चिदानन्दरूप
श्रीदत्तदेवस्वरूपी वासुदेवाचे,

मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनन्द देणारे
माहात्म्य आम्हाला सांग व त्या श्रीप्रभूंची सर्व
बाजूने योगप्रभाव व्यक्त करणारी

आख्यानेही सांग. ॥६-७॥

त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे
आम्ही ऐकले आहे." ॥८॥

श्रीसूत त्यांना असे म्हणाले की, "हे
वेदवेदांगनिष्ठात ऋषीहो ! आपण सर्व
सावधानतेने श्रवण करा. श्रीदत्तात्रेयांच्या
कृपाप्रसादाने

पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभुंचे माहात्म्य, तुमच्या
संतोषाकरिता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही
एकचित्ताने ऐका. ॥९॥

ब्रह्मज्ञवरीयान् अशी पदवी असणारे म्हणजे
सहाव्या ज्ञानभूमिकेवर आरुढ झालेले
श्रीअत्रिमहर्षी श्रीब्रह्मदेवांच्या प्रेरणेने,

पुत्रपाप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा,
त्याची उपासना करावी म्हणून श्रीअनसूया या
आपल्या पत्नीसह ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर
गेले. ॥१०॥

ताक्ष्यासिनस्थोऽब्दशतं संयतात्माऽनिलाशनः ॥
निर्द्वन्द्वः सुतरां दध्यावेकं तादृक्प्रजाप्तये ॥११॥
प्रापुरत्रिं कविष्ठवीशाः स्वस्वचिह्नान्वितास्ततः ॥

तपसा तस्य सन्तुष्टा वरदानोत्कमानसाः ॥१२॥

ऊदुस्त ऋषे सत्सङ्कल्प न तेऽसत् ॥ हृदयं हि य
एको ध्यातः स इतः कः ॥१३॥

मादृक्सुतलब्ध्यै वृत्तश्रमसिद्ध्यै ॥ दत्तोऽद्य
मयाऽऽत्माऽयं ते सकलात्मा ॥१४॥

एवं दत्वा वरं सद्यो देवा अन्तर्हितास्त्रयः ॥
अथावतरदग्रेऽत्रेदत्तात्रेयश्चतुर्भुजः ॥१५॥

चित्त ताब्यात ठेवून व केवळ वायूचा आहार करून
तप करणार्या द्वंद्वातीत श्रीअत्रिमुनींनी,
श्रीगरुडासनावर राहून त्या

एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान, तसा पुत्र व्हावा
म्हणून शंभर वर्षे केले. ॥११॥

अशी तपश्चर्या झाल्यावर, त्या तपाने संतुष्ट होऊन
वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे
श्रीब्रह्मा, श्रीविष्णु व श्रीमहेश्वर हे तिन्ही देव
आपापली चिन्हे धारण करून श्रीअत्रिऋषींच्या
आश्रमात प्राप्त झाले. ॥१२॥

आणि असे म्हणाले की, "हे ऋषे ! तू सत्यसंकल्प
आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या
एक तत्त्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस, ते
आमच्यापेक्षा अन्य कोण आहे ? ॥१३॥

माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस,
याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता,
मी सर्वस्वरूप असा माझा
आत्माच तुला दिला आहे." ॥१४॥

याप्रमाणे तीनही देवांनी श्री अत्रिमुनींना वर देऊन
ते तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्रीदत्तात्रेय
श्रीअत्रिऋषींसमोर प्रकट झाले.

॥१५॥

आप्तकामोऽपि भगवान् श्रीदत्तो योगमायया ॥
दर्शयन् भक्तवशतां सन्तोष्य पितरौ स्थितः ॥१६॥

अथ कश्चिद्विजवरः सर्वसंस्कारसंस्कृतः ॥
अधीतवेदवेदाङ्गश्चरिताश्रमसत्क्रियः ॥१७॥

चतुःसाधनसम्पन्नो दैवीसम्पत्समन्वितः ॥ एवं

सन्नपि नो शान्तिं प्राप्तोनानाश्रुतभ्रमात् ॥१८॥

"गुरुत्कार्चकल्पनया हृत्स्थैर्याद्विध उद्भवेत्" ॥
इत्यौपनिषदं दत्तं ध्यात्वा सम्पूज्य यत्नतः ॥१९॥

तिष्ठन्तं खिन्नहृदयं विषीदन्तं शुचान्वितम् ॥
त्रातुमाविरभूत् श्रीमान् दत्तात्रेयो दिगम्बरः ॥२०॥

नित्यतृप्त असे भगवान् श्रीदत्तप्रभू आपली
भक्ताधीनता दाखविण्याकरिता, मातापितरांना
संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात
राहिले. ॥१६॥

नंतर कोणे एके काळी, एक ब्राह्मण, गर्भादानादि
सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा, वेदवेदांगांचे
अध्ययन करून आश्रमधर्माचे

अनुष्ठानही ज्याने केले आहे असा, एके ठिकाणी
राहात होता. ॥१७॥

विवेकवैराग्यादिसाधनचतुष्टयसंपन्न व अभय,
सत्त्वशुद्धी इत्यादि श्रीमद्भगवदीतोक्त दैवी संपत्तीने
युक्त असूनही, अनेक शास्त्रे

श्रवण करुन झालेल्या धर्मामुळे तो ब्राह्मण
चित्तशांती मिळवू शकला नाही. ॥१८॥

श्रीसदगुरुंनी सांगितलेली उपासना केली असता
चित्त स्थिर होऊन तत्त्वबोध उत्पन्न होतो म्हणून
उपनिषत्प्रतिपाद्य श्रीदत्तांचे ध्यान-

पूजन प्रयत्नपूर्वक करुनही, दर्शन न झाल्यामुळे
खिन्नचित्त झालेल्या व विषाद् शोक यांनी युक्त
असणार्या त्या ब्राह्मणास

तारण्याकरिता, योगश्रीमान् दिगंबर श्रीदत्तप्रभू
त्याच्यासमोर प्रगट झाले. ॥१९-२०॥

मनोहरे मार्गशीर्षे शुक्लपक्षे गुरोर्दिने ।

प्रदोषे पूर्णिमायां भे मृशशीर्षाभिधे शुभे ॥२१॥

प्राह विप्र किमर्थं त्वं दुर्मना इव लक्ष्यसे ॥

वद सर्व ममाग्रे त्वं दौर्मनस्यस्य कारणम् ॥२२॥

तं प्रत्युवाच तद्वक्तियन्त्रितो न तकन्धरः ॥

विमुक्तो मुच्यतेऽनर्थादिति श्रुत्वा तदीहया ॥

प्रवृत्तस्य ममाज्ञस्य भ्रमदोऽभूतश्रुतार्णवः ॥२३॥

एतेषां कतमः श्रेयान् शिवः पन्था भयोऽस्तिः ॥

सुगमो मेऽद्य कृपया सम्प्रदर्शय सद्गुरो ॥२४॥

श्रीदत्त उवाच ॥ समीचीनः कृतोऽयं हि
प्रश्नोऽतोऽवहितः शृणु ॥

श्रुत्या युक्तयानुभूत्या च यत्सत्यं तद् ब्रवीमि ते
॥२५॥

मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्लपक्ष पौर्णिमा तिथी,
मृग नक्षत्र, गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी
भगवान् श्रीदत्तात्रेय प्रगट झाले.

॥२६॥

आणि त्या ब्राह्मणास असे म्हणाले की, "हे विप्रा !
तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या
खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर
सांग." ॥२७॥

त्या वेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन
भगवान् श्रीदत्तात्रेयांना नमस्कार करून तो ब्राह्मण

असे म्हणाला की, "ज्ञानवान् पुरुष अनर्थपासून
मुक्त होतो असे ऐकून, त्या इच्छेने, मी अनेक
शास्त्रांचे श्रवण केले; परंतु माझा भ्रम गेला नाही.

॥२३॥

तेव्हा यांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता
कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग
सुगम आहे, हे सद्गुरो ! तो कृपा
करुन मला सांगा." ॥२४॥

श्रीदत्त असे म्हणाले की, "तुझा प्रश्न अत्यंत योग्य
आहे. म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण
कर. श्रुतीने प्रतिपादन

केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले
जे सत्य ते तुला सांगतो. ॥२५॥

ईश्वराराधनधिया स्वधर्मचिरणात् सताम् ॥

ईशप्रसादस्तद्रूपः सुलभश्चात्र सद्गुरुः ॥२६॥

सद्गुरोः सम्प्रसादेऽस्य प्रतिबन्धक्षयस्तथा ॥

दुर्भावनातिरस्ताराद्विज्ञानं मुक्तिदं क्षणात् ॥२७॥

सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च
सत्ये ॥

सत्यस्य सत्यमुत सत्यनेत्रं सत्यात्मकं मां खलु
विद्धि सत्यम् ॥२८॥

द्विपैकदेशमालम्ब्य यथान्धा द्विपवेदिनः ॥

अन्योन्यं कलहायन्ते शास्त्रौघोडयं तथाल्पदृक्
॥२९॥

विज्ञाय तत्त्वं भवता मदुक्तेर्बुद्धा सदैवोपनिषन्मतं
सत् ॥

स्थेयं तदालोचन एव तेन मुक्तिः कृतार्थत्वमिहैव
तेऽस्तु ॥३०॥

इति श्रीहत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत्
परमहंसपरिव्राजकाचार्य

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः ॥१॥

श्रीगुरुदेवदत्त ॥

मी ही ईश्वराची आराधनाच करीत आहे, अशी बुद्धी
ठेवून स्वधर्मचि अनुष्ठान करीत राहिल्याने
सदाचरणी लोकांवर ईश्वराचा
प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्रीसद्गुरु सुलभ होतात.
॥२६॥

श्रीसद्गुरुंचा उत्तम प्रसाद झाला असता, जीवांच्या
अज्ञानरूप प्रतिबंधाचा नाश होतो तसेच दुष्ट
भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी
मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. ॥२७॥

सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण,
सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक
सर्व मीच आहे, हे तू
निश्चयपूर्वक जाण. ॥२८॥

जसे एक एक अवयव चांचपून त्या त्या
अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे,
हत्ती असाच आहे असे आपापसात
भांडण करतात; तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा

शास्त्रौघाविषयी होतो. ॥२९॥

याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून,
उपनिषदांना संमत असलेले सत्तत्व जाणून, त्याचे
आलोचन करण्यातच तू मग्न

असावेस. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ
होशील" असा त्या ब्राह्मणास प्रभुश्रीदत्तात्रेयांनी
आशीर्वाद दिला. ॥३०॥

॥इति श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः॥

अध्याय दुसरा

श्रीदत्त ॥ सूत उवाच ॥ इति दत्तोदितं ज्ञान श्रुत्वा
सन्तुष्टमानसः ॥

नमः श्रीसत्यदत्तायेत्युक्त्वा नत्वावदच्च तम् ॥१॥
द्विज उवाच ॥ विराङ्गादिस्थावरान्ता ईश्वरा बहवः
श्रुताः ॥

एतुषे कतमोऽच्योऽत्र मोक्षसिद्धिप्रदश्च कः ॥२॥

श्रीदत्त उवाच ॥ मच्चिदंशयुतास्ते तु फलदाः
स्वाधिकारतः ॥

किन्तु मद्भजनात्कामक्रोधाद्यन्तर्मलक्ष्तिः ॥३॥

मत्प्रसादात्ततश्चान्तस्तमोनाशस्ततोऽमृतम् ॥

निर्गुणोपास्तितः सर्वान्कामानाप्त्वाऽमृतो भवेत्
॥४॥

तस्मात्यक्त्वाऽखिलान्धर्मान्मामेहि शरणं द्विज ॥

मत्प्रसादाद्विशुद्धोऽतो मोक्ष्यसे शान्तिमृच्छसि ॥५॥

श्रीदत्त । श्रीसूत असे म्हणाले की, "याप्रमाणे
भगवान् श्रीदत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करुन
मन संतुष्ट झाले आहे असा तो ब्राह्मण
श्रीसत्यदत्तास नमस्कार असो, असे बोलून व
नमस्कार करुन श्रीदत्तांना असे म्हणाला की, ॥९॥

"विराटापासून अश्वत्थादि स्थावरांतापर्यंत ईश्वराची
अनेक स्वरूपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात.
त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते

मला सांगा." ॥२॥

श्रीदत्त त्याला असे म्हणाले की, "माझ्या चिंदंशाने
युक्त असलेले ते सर्वही आपापल्या अधिकारानुरूप
फल देणारे आहेत; पण सर्वरूप अशा माझ्या
भजनामुळे चित्तातील कामक्रोधादि मलांचा नाश
होतो. ॥३॥

आणि माझ्या प्रसादाने मूलकारण अज्ञानाचाही
नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना
केली असता त्या योगाने सर्व इष्टप्राप्ती होऊन
मुक्तीही मिळते. ॥४॥

म्हणून हे द्विजा ! तू सर्व धर्म सोडून मला शरण ये;
म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त
होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. ॥५॥

स्वस्त्यस्तु ते मदुक्तेस्त्वं सारमाधत्स्व शोधितम् ॥
मद्भक्तेष्वपि योगोऽयं प्रकाशयो यत्नतस्त्वया ॥६॥

इत्युक्त्वा भगवान् दत्तो लीलया द्राक् तिरोदधे ॥
स द्विजः कृतकृत्योऽभूतदुक्तयर्थविलोकनात् ॥७॥

सूत उवाच ॥ आजीवितं त्रयः सेव्या वेदान्तो
गुरुरीश्वरः ॥

पूर्वं ज्ञानाप्तये पश्चात्कृतञ्चनिवृत्तये ॥८॥

महानुशासनं चेत्थं मनस्यानीय स द्विजः ॥

व्रतं श्रीसत्यदत्तस्य चकार प्रेमनिर्भरः ॥९॥

तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करुन
सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू
प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर." ॥६॥

असे बोलून भगवान् श्रीदत्तात्रेय लीलेने शीघ्र
अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या
उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला.
॥७॥

सूत पुढे असे म्हणाले की, "हे ऋषीहो !
वेदान्तशास्त्र, गुरु व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म
करावे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर
कृतञ्चपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. ॥८॥
अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण,

प्रेमनिर्भर होऊन श्रीसत्यदत्ताचे व्रत करता झाला.
॥९॥

पौर्णमास्यां च सङ्क्रान्तौ शुभे काले गुरोर्दिने ॥
समुपोष्योक्तकाले वै समाहृतसमर्हणः ॥१०॥
सप्तावरणसंयुक्तं दत्तात्रेय मुनीश्वरं ॥
कल्पोक्तेन विधानेन सत्यदत्तमपूजयत् ॥११॥
सितां गोधूमचूर्णं च घृतमेतत् त्रिकं समम् ॥
समादाय सपादं च सम्यक् क्षीरे विपाचितम् ॥१२॥
संस्कृतं चैलाद्राक्षाद्यैः स संयावं न्यवेदयत् ।
ब्राह्मणैर्बाधवैः सार्धं प्रसादं जगृहे ततः ॥१३॥
एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं कुर्वन् द्विजोतमः ॥
सद्ब्रह्मयोपास्तयोगीन्द्रस्त्यक्तसर्वेषणो वशी ॥१४॥
दत्तोक्तशानमाहात्म्यात्पुनरावृत्तिदुर्लभम् ॥
जगामान्ते द्विजश्रेष्ठाः सहसा महसां निधिम् ॥१५॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस
परिव्राजकाचार्य

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तप्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ॥२॥
॥श्रीदत्त॥

पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही
शुभकाल अशा समयी उपोषण करून, गंधपुष्पादि
सर्व पूजा साहित्य जमवून,
कल्पोक्तविधीप्रमाणे सात आवरणदेवतांसहित
मुनीश्वर श्रीदत्तात्रेयरूपी श्रीसत्यदत्ताचे पूजन करता
झाला. ॥१०-११॥

साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात,
पण सव्वापट म्हणजे सव्वाशेर, सव्वापायली,
सव्वा मण, सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे
घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात
वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादि घालून तो नैवेद्य
त्या ब्राह्मणाने श्रीसत्यदत्तप्रभूंस समर्पण केला
आणि ब्राह्मण व आप्तबांधव यांच्यासह त्याने तो
प्रसाद ग्रहण केला. ॥१२-१३॥

याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण
शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्रीदत्तात्रेयांची उपासना
करीत राहून, त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व
लोकैषणा या सर्वही एषणा सोडून, इंद्रियविजयी
होत्साता श्रीदत्तात्रेयांनी उपदिष्ट ज्ञानाच्या प्रभावाने
शेवटी पुनरावृत्तिविरहित अशा तेजोनिधी
श्रीदत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला.
॥१४-१५॥

॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्यान
द्वितीयोऽध्यायः ॥२ ॥

अध्याय तिसरा

श्रीदत्त ऋष्य ऊचुः ॥ सूत सूत महाबुद्धे वद नो
वदतां वर ॥

माहात्म्यं सत्यदत्तस्य यतः शुश्रूषवो वयम् ॥१॥
सूत उवाच ॥ कश्चिद्राज सोमवंश्य आयुर्नाम

महामतिः ॥

सम्राट् दाता वशी धन्यः सोऽनपत्यत्वदुःखितः ॥२॥

श्रीदत्तात्रेयमाहात्म्यं श्रुत्वा मुनिसमीरितम् ॥

गुरुं शौनकमानम्य पुत्रार्थी शरणं ययौ ॥३॥

राजेन्द्र सत्यदत्तस्य व्रतं कुरु यथाविधि ॥

तद्व्रतस्य प्रभावेण सुपुत्रं प्राप्स्यसि ध्रुवम् ॥४॥

श्रुत्वेत्थं स गुरोर्वाक्यं व्रतं चक्रे समाहितः ॥

प्रसादं जगृहे भक्तया भार्याबिन्धुजनैः सह ॥५॥

श्रीदत्त ॥ श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की,
"श्रीसूतजी ! आपण अत्यंत बुद्धिमान् असून
पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात; तरी श्रीसत्यदत्ताचे
माहात्म्य आम्हाला आणखी सांगा. कारण ते श्रवण
करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत." ॥१॥

ते ऐकून श्रीसूत असे म्हणाले की, "चंद्रवंशात
उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान् दाता व
जितेंद्रिय असा एक सम्राट् राजा होता; पण त्याला

अपत्य नसल्यामुळे तो दुःखित होता. ॥२॥

मुनींनी सांगितलेले श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वासाने, नम्रतापूर्वक तो श्रीशैनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण जाता झाला. ॥३॥

तेक्हा त्यास श्रीशैनक असे म्हणाले की, "हे राजेंद्रा ! श्रीसत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल." ॥४॥

असे श्रीसद्गुरुंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन, यथाविधी श्रीसत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठ्या भक्तीने भार्या व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करिता झाला. ॥४॥

अथात्य महिषी स्वप्ने महापुरुषलक्षणम्॥

मुक्ताफलं चार्पयन्तं क्षीरपूर्णन कम्बुना ॥६॥

स्वात्मानमभिषिञ्चन्तं दृष्ट्वा पत्यै शशंस तत् ॥७॥

प्रातर्नुपोऽपि संशुद्धः स्वप्नं शैनकमब्रवीत्॥ शैनक उवाच ॥

अनसूयागर्भरत्नदत्तात्रेयार्पितं फलम्॥८॥

धर्मात्मा वैष्णवः पुत्रः श्रीसोमान्वयभूषणः ॥
भविष्यतीति स्वप्रेन सूचितं नात्र संशयः ॥९॥
अत्रान्तरे तु हुण्डस्य तनया नन्दनं वनम् ॥
वयस्याभिर्गता तत्र चारणानां परस्परम् ॥१०॥
भाषतां वचनादायोः पुत्रो हुण्डासुरान्तकः ॥
भविष्यतीति सा श्रुत्वा गत्वा पित्रे शशंस तत्
॥११॥

नंतर त्याच्या राणीस, महापुरुषांच्या लक्षणांनी
संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन त्याने
आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध
भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला, असे
स्वप्र पडले. ते स्वप्र तिने राजास कथन केले. ॥६-
७॥

राजाही प्रातःकालीन स्नानदानादि क्रियांनी शुद्ध
होऊन, ते स्वप्र श्रीशौनकामुनींस सांगता झाला. ते
ऐकून श्रीशौनकमुनी असे म्हणाले की, "अनुसूयेच्या
गर्भातील रत्न असणार्या श्रीदत्तात्रेय प्रभुंनी हे फल

अर्पण केले आहे. धर्मात्मा श्रीविष्णुभक्त, उत्तम
अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल, हे या
स्वप्राने सूचित केले आहे, याविषयी काहीच शंका
नाही." ॥८-९॥

याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह
नंदवनामध्ये गेली होती तेथे काही भाटस्तुतिपाठक
लोक परस्परांमध्ये असे बोलत होते की,
"हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला
होणार आहे." असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले
आणि तात्काळ नगरात परत येऊन तिने ते वृत्त
आपला पिता जो हुंडासुर त्याला कथन केले.
॥१०॥

दुरात्मा दानवो दुष्टः श्रुत्वैवं चकितोऽभवत् ॥
नूनं शत्रुमैवैष हन्तव्यो मे प्रयत्नतः ॥१२॥
इति निश्चत्ये न्दुमत्यै स दुस्वप्रानदर्शयित् ॥
श्रीदत्तरक्षितो गर्भो नैव ब्रह्मंश भाग्यवान् ॥१३॥
ततः सुशोभने काले तुङ्गस्थे ग्रहपञ्चके ॥

असूर्गे महाभागमसूतेन्दुमती सुतम् ॥१४॥

दुष्टवा तं सुभगं वालं ननन्देन्दुमुखी सती ॥

आयूराजापि तं श्रुत्वा पुत्रोद्धवमहोत्सवम् ॥१५॥

जातकर्माऽकरतप्रेम्णा ददौ दानानि भूरिशः ॥

काचिदत्रान्तरेऽरिष्टाद्वात्र्येका बहिरागता ॥१६॥

दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्वर्यचकित झाला.
खरोखरच हा माझा शत्रू आहे. याला प्रयत्नाने
मारलाच पाहिजे. ॥१२॥

असा निश्चय करून तो राक्षस, इंदुमती राणीस दुष्ट
स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्रीदत्तांनी रक्षण
केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान् गर्भ नाश पावला
नाही. ॥१३॥

इतकेच नव्हे; तर दिवसेदिवस तो वृद्धिंगत झाला.
पूर्ण दिवस भरल्यावर, शुभ काली, रवी, गुरु, शुक्र,
बुध व चंद्र हे पांचही ग्रह उच्चस्थानी असून
अस्तंगत नसताना, महाभाग्यवान् अशा पुत्रास
इंदुमती प्रसविती झाली. ॥१४॥

त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित
झाली. राजा श्रीआयूही पुत्रजन्माचा महोत्सव
श्रवण करून, प्रेमाने पुत्राचा जातकर्मसंस्कार करता
झाला व अनेक प्रकारची दाने देता झाला.
इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर
आली. ॥१५-१६॥

हुण्डासुरोऽपि मायावी तस्या अडंग प्रविश्य सः ।
नेतुकामो जजापेष्टां लघुप्रस्वापिनीं विधेः ॥१७॥
तत्र सुप्तेषु सर्वेषु देव्या संमोहितेष्वथ ॥
प्रादर्भूय स्वरूपेण दैत्यो बालं जहार सः ॥१८॥
अपहृत्याथ त बालं काञ्चनाख्यं पुरं स्वकम्॥
गत्वा प्रियां समाहूय तस्यै दत्वाऽसुरोऽब्रवोत् ॥१९॥
प्रिये समक्षमेव त्वं घातयित्वार्भमप्यमुम्॥
तन्मांसं प्रातराशाय सास्त्रं मे देहि पाचितम् ॥२०॥
तथेत्युक्त्वाऽसुरस्त्री सा बालमादाय निर्दयम्॥
प्राहैकलाख्यां सैरन्ध्रीं हत्वैनमविचारतः ॥२१॥

पक्त्वोत्तमं प्रदेहि त्वं प्रियभोजनहेतवे ॥

इत्युक्त्वाऽदाच्छिंशुं सापि सूदहस्ते तथा ददौ

॥२२॥

मायावी हुंडासुर पण त्याच वेळी त्या दासीच्या
अंगात प्रवेश करता झाला आणि बालकाला तेथून
नेण्याची इच्छा करणार्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र
निद्रा यावी या हेतूने मंत्र विद्येचा जप केला. ॥१७॥

त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता,
हुंडासुर दैत्य आपल्या खर्या रूपाने प्रकट होऊन
त्या बालकाचे अपहरण करिता झाला. ॥१८॥

त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात
जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला
बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करुन दैत्य
असे म्हणाला की, ॥१९॥

"हे प्रिये ! तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारुन व
त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता
मला दे." ॥२०॥

"बरे आहे", असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणार्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली की, "कोणताही विचार न करता या बालकाला मारुन व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यासाठी दे." असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारुन शिजविण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. ॥२१-२२॥

विश्वासेनैव हुण्डस्य प्रिया दत्वार्भकं स्वयम् ॥

जाता कार्यस्तिरासक्ता सैरन्ध्रेकात्र संस्थिता
॥२३॥

दिव्यं सद्योजातमपि दृष्ट्वा बालं स निर्दयः ॥

चिच्छेद सुशितास्त्रेण तथापि स न विव्यथे ॥२४॥

श्रीदत्तचक्रगुप्तत्वाच्छस्त्रं भग्नं स नो हतः ॥

भाविबालसुदैवेन शान्ता क्रूरापि सैकला ॥२५॥

हुंडासुराची रुती, विश्वासाने बालकाला
मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसर्या
कामाकरिता निघून गेली. तेथे फक्त ती दासी
राहिली. ॥२३॥

नंतर त्या निर्दय आचार्यने नवीनच जन्मलेल्या त्या
दिव्य बालकाला मारण्याकरिता त्याच्यावर
शस्त्रप्रहार केला ! पण त्यामुळे त्या बालकाला
काहीच व्यथा झाली नाही. ॥२४॥

उलट श्रीदत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने
त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता
सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने,
ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली. ॥२५॥

सुदं प्राह त्वया बालो न वध्योऽयं महामते ॥

तथेत्युक्त्वा कृपाविष्टौ तदैवादाय तं द्रुतम् ॥२६॥

द्वाराब्दहिर्निधायर्षवसिष्ठस्थागतौ पुनः ॥

मृगशावं निहत्यैकं पक्त्वा सूदः सुसंस्कृतम् ॥२७॥

तन्मांसं दैत्यराजाय धूर्तो विश्वासयन ददौ ॥

तदाऽसुरो हृष्टरो भूत्वा मूढस्तदामिषम् ॥२८॥

भुक्त्वात्मानं कुधीर्मने कृतकृत्यं हतान्तकम् ॥

ततः प्रभाते विमले वसिष्ठो ज्ञानिनां वरः ॥२९॥

बहिरेत्यार्भकं द्वारि ददर्श मुनिवृन्दयुक् ॥

दृष्ट्वा विल्मयमापन्न उवाचारुन्धतीपतिः ॥३०॥

आणि ती त्या आचार्यास असे म्हणाली की, "हे बुद्धिमान् पाचका ! तू या बालकाला मारु नकोस."

त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि श्रीवसिष्ठऋषींच्या

आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एका मृग शिशूला मारुन ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले.

त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला.

त्यानंतर प्रभातकाळी, ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे श्रीवसिष्ठऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्वर्यचकित होऊन

बोलू लागले. ॥२६-२७-२८-२९-३०॥

मुनयः पश्यतात्रेष बालः कस्यास्ति सुन्दरः ॥

रात्रौ केन समानीय स्थापितस्तन्न विद्धहे ॥३१॥

मुनयस्तं शिशुं दृष्ट्वा विस्मिता अपि तेऽभवन् ॥

वसिष्ठस्तु तदा ध्यात्वा योगी प्राह त्रिकालवित्

॥३२॥

आयोस्तु सोमवंश्यस्य दत्तसेवाफलोद्धवः ।

श्रीदत्तगुप्तः पुत्रोऽयमायुष्मान् राजलक्षणः ॥३३॥

हुण्डेन स्वान्तकं मत्वा हृतो दैवादिहागतः ॥

मैत्रावरुणिरित्युक्त्वा ज्ञानीशोऽपि विमोहितः

॥३४॥

कराभ्यां दययादाय स्वाश्रमं तमनीनयत् ॥

वसिष्ठ आह श्रीदत्तप्रसादादमरान्नरान् ॥३५॥

शीघ्रं विपद उद्धृत्य सम्राङ् जिष्णुर्भविष्यति ।

इति ब्रुवति मौनीशे पुष्पाणि ववृषुः सुराः ॥३६॥

श्रीवसिष्ठमुनी असे म्हणतात की, "ऋषीहो ! हे

कोणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून
ठेवले ते समजत नाही." ॥३१॥

ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले.
नंतर त्रिकालज्ञ श्रीवसिष्ठऋषी ध्यानाने सर्व जाणून
बोलू लागले की, ॥३२॥

"हा सोमवंशातील आयूराजापासून श्रीदत्तसेवेचे
फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्रीदत्तात्रेय
याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीघायू व
सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. ॥३३॥

हुंडासुराने हा आपला नाश करणारा आहे असे
जाणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण
दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे." याप्रमाणे
बोलून महान् तत्त्वज्ञानी श्रीवसिष्ठऋषीही त्या दिव्य
बालकाला पाहून ईशमायेने मोहित
झाले ॥३४॥

आणि मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्या बालकाला
घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले. आणि असे

म्हणाले की, "श्रीदत्तप्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करून विजयी असा हा सम्राट राजा होईल." या प्रमाणे श्रीवसिष्ठऋषी बोलत असता देव पुष्पवृष्टी करते झाले. ॥३५-३६॥

ननृतुश्वाप्सरोवर्गा गन्धर्वाः सुस्वरं जगुः ॥
ऋषयोऽपि तदा हृष्टाः कुमारायाशिषो ददुः ॥३७॥

दीघायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः ॥
नामकर्माऽथ विधिवद्वसिष्ठस्तस्य चाकरोत् ॥३८॥

न क्वापि बालभावैस्ते दूषितं यन्नराधिप॥
तस्मान्नहुषनाम्ने ते स्वस्त्यस्वमरपूजित ॥३९॥

अरुन्धती सती सापि बालमौरसवत्सदा ॥
रक्ष दैवनाथं तं वात्सल्याल्लालनादिना ॥४०॥

अप्सरा नृत्य करत्या झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करित झाले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले. ॥३७॥

"हा बालक दीघायुषी व ओजबल यांनी संपन्न

होवो" असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला.
नंतर श्रीवसिष्ठऋषींनी शास्त्रानुसार त्याचा
नामकरण विधी केला. ॥३८॥

"बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण
दूषित झाले नाही त्याअर्थी, हे देववंदिता ! तू नहुष
या नावाने प्रसिद्ध होशील तुझे कल्याण असो."
॥३९॥

महासती श्रीअरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे
लालनपालन करून, औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण
करती झाली. ॥४०॥

प्राप्तेऽथैकादशे वर्षे यथाविध्युपनीय तम् ।
वेदमग्राहयत्साङ्ग शास्त्राणि च यथार्थतः ॥४१॥

सरहस्यं धनुर्वेदं सविधानं विशेषतः ॥

ज्ञानशास्त्रं राजनीतिं सेतिहासपुराणकम् ॥४२॥

बहुशोऽपि विनीतात्मा शिष्यत्वेन यथाविधि ॥
सिषेवे श्रीगुरुं भक्तया मनोवाककायकर्मभिः ॥४३॥

इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस
परिव्राजकाचार्य

श्रीवासुदेवानन्दयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तप्रतोपाख्याने तृतीयोऽध्यायः ॥३॥
श्रीदत्त ॥

श्रीनहुषाला अकरावे वर्ष लागले असता, क्षत्रियाला
उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन
करून सांगवेद व सार्थशास्त्र

श्रीवसिष्ठऋषी त्याला शिकविते झाले. ॥४१॥

सरहस्य धनुर्वेद, विशेषतः सविधान अस्त्रविद्या,
ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे
अध्ययन त्याच्याकडून करविते झाले. ॥४२॥

या प्रमाणे विद्याग्रहण करीत असताना यथाविधी
शिष्यत्व स्वीकारून तो श्रीनहुष मन, वाणी,
शरीरादिकांनी सद्गुरु श्रवसिष्ठांऋषीचे सेवन
भक्तिपूर्वक करिता झाला. ॥४३॥

या प्रमाणे निर्मत्सर व सर्वगुणांनी पूर्ण असा नहुष,

श्रीवसिष्ठाऋषींच्या प्रसादाने सर्व विद्यापारंगत
झाला. ॥४४॥

॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः ॥३॥

अध्याय चवथा

श्रीदत्त ॥ सूत उवाच ॥ प्राक्कृतात्पाह्यघादित्थं
सकृद्ये प्रार्थयन्त्यपि ॥

तान् पात्यतो नित्ययुक्तभक्तोपेक्षा कथं हरेः ॥१॥

नीते हुण्डासुरेणार्भे प्रातःकाल उपागते ॥

प्रस्वापिन्यां गतायां जनः सुप्तोत्थितोऽभवत् ॥२॥

वीतनिद्रेन्दुमत्यर्भमपश्यन्ती समन्ततः ।

विललाप तदा तन्वी सा हाहाकारपूर्वकम् ॥३॥

केन मे सर्वलक्ष्माढयः सुतो देवसुतोपमः ॥

दत्तो दत्तेन गुप्तश्च कथं कस्माद्धृतस्त्वितः ॥४॥

हा पुत्र वत्स हा बाल हा गुणाकार सुन्दर ॥

क्वासीति विलपन्ती सा मूर्च्छिताभून्मृतोपमा ॥५॥

श्रीदत्त ॥ श्रीसूत असे म्हणाले की, "आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी जे एकदाच प्रार्थना करतात, त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची, नित्य चिंतन करणार्या भक्तांविषयी उपेक्षाबुद्धी कशी भासेल ? ॥१॥

इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता, प्रातःकाल झाल्यावर, प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली सर्वांनी निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठले. ॥२॥

राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही, यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाःकारपूर्वक विलाप करती झाली. ॥३॥

"माझा सर्व लक्षणांनी युक्त, देवपुत्राप्रमाणे असणारा, श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला ? ॥४॥

हाय हाय ! हे पुत्रा ! हे गुणनिधाना !! तू कोठे
आहेस ?" याप्रमाणे विलाप करणारी ती राणी
मृतवत् मूर्छित पडली. ॥५॥

राजाप्यप्रियमाकर्ण्य प्राप्यारिष्टं ददर्श ताम् ।

भूत्वातिविक्ळलो दीनो विलपन्निदमब्रवीत् ॥६॥

दत्तात्रेयप्रसादस्य श्रुतं मे फलमक्षयम् ॥

लब्धोऽपि सगुणः पुत्रस्तत्र विघ्नः कथं त्वयम् ॥७॥

इह धर्मफलं नास्ति नास्ति वै तपसः फलम् ॥

नास्ति दानफलं नष्टे सुपुत्रे निश्चिनोम्यदः ॥

दीनवत्सल मां पाहि श्रीदत्तानन्यमातुरम् ॥८॥

अथ दत्तेरितः प्राप नारदो दिव्यदर्शनः ॥

प्रत्युद्गम्याभ्यर्थं नृपस्तस्मै दुःखं न्यवेदयत् ॥९॥

नारद उवाच ॥ किं नश्वरेण पुत्रेण गृहेणाडेगन वा
तव ॥

लोकः सुखोऽस्ति हृद्यात्मा दत्तोऽमुं शरणं व्रज
॥१०॥

श्रीआयू राजाही, ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये येऊन मूर्च्छित झालेल्या राणीला पाहता झाला. त्यामुळे अतिशय विक्षळ व दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की, "श्रीदत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान् असा पुत्रही झाला; पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले ते समजत नाही." ॥६-७॥

दुःखातिरेकाने मोहित होऊन श्रीआयूराजा पुन्हा असे म्हणाला की, "या लोकात धर्मचिरणाचे फळ काहीच नाही. तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला ! श्रीदत्तप्रभो !! या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे." ॥८॥

यानंतर श्रीदत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन श्रीनारदमुनी त्या ठिकाणी आले. श्रीहरिभक्त,

श्रीनारद मुनी आलेले पाहून, श्रीआयुराजा त्यांना
सामोरा गेला व यथाविधी पूजन करून त्यांना
आपले दुःख निवेदन करता झाला. ॥९॥

ते ऐकून श्रीनारदमुनी असे म्हणाले की, "राजा !
विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार ?
तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग
होणार ? नित्य प्रकाशमान् आनंदरूप
श्रीदत्तपरमात्मा हृदयातच आहेत. त्यांनाच तू शरण
जा. ॥१०॥

यं तु शोचसि हुण्डेन हन्तुं नीतोऽपि दैवतः ।
कस्यचिन्मुनिवर्यस्य गृहेऽस्ति स सुरक्षितः ॥११॥
विद्वान् हत्वाऽसुरं सार्द्धं पत्न्यागत्याशु शत्रुहा ॥
भुक्त्वेह राज्यमैन्द्रं च पदं मर्त्योऽपि भोक्ष्यति
॥१२॥

इत्युक्त्वाऽथ मुनौ याते भार्यै तच्छशंस सः ॥
देवर्ष्युक्तिः प्रिये सत्या वरः सत्योऽपि चेशितुः
॥१३॥

प्रसादो नान्यथा तस्माच्छेक जह्यङ्गशोषणम्॥

एवं मुनिप्रत्ययात्तौ स्मृत्वा माहात्म्यमीशितुः ॥१४॥

श्रीसत्यदत्तमभ्यर्च्य सुखमासतुरन्वहम्॥

तद्व्रतस्य प्रभावेण प्रेरतो मुनिपुङ्गवः ॥

वसिष्ठोऽप्येकदाहूय नहुषं तत्र तं जगौ ॥१५॥

ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस, तो तुझा
पुत्र हुंडासुराने मारण्याकरिता उचलून नेला
असताही, दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात
तो सुरक्षित आहे. ॥११॥

धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा
नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी
राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील
उपभोग घेईल." ॥१२॥

असे सांगून श्रीनारदमुनी निघून गेले असता, ते वृत्त
राजाने राणीस कथन केले की, "हे प्रिये !
देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्रीदत्तप्रभूंचा
वरही सत्यच आहे. ॥१३॥

श्रीदत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल ? म्हणून
शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे."
याप्रमाणे देवर्षी श्रीनारदमुनींवर विश्वास
असल्यामुळे, श्रीदत्तांचे माहात्म्य स्मरण करून व
श्रीदत्तांचे पूजन करून ते राजाराणी सुखाने राहते
झाले. त्या व्रताच्याप्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ
श्रीवसिष्ठऋषी, एके दिवशी असे श्रीनहुषाला
बोलावून म्हणाले की, ॥१४-१५॥

आयोः सुतस्त्वं नहुष इन्दुमत्यात्मजो विधेः ॥
चारणानां भाषणतस्त्वत्तो मृत्युभयार्दितः ॥१६॥
हन्तुं कृतमतिर्दृष्टे हुण्डोऽरिष्ठादपाहरत् ॥
सूदायादाच्य हन्तुं त्वां स तु दैवादिहानयत् ॥१७॥
पालितोऽसि मया वत्स सोमवंशविभूषण ॥
क्षत्रोऽसि त्वमतो हिंसान्निहन्तुं मृगयां चर ॥१८॥
तत्रायुष्मन् महाबाहो धनुर्विद्याविशारद ॥
दत्तात्रेयाभिगुप्तस्त्वं गत्वा हुण्डासुरं जहि ॥१९॥
ब्राह्मणः पितरो देवा दुरितात्पान्तु रोदसी ॥

पूषा च मा प्रभुवतु दुःशंसः सर्वथा जय ॥२०॥

"हे नहुषा ! तू आयूराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने, तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने सूतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरिता आचार्याजिवळ दिले; पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेविले. ॥१६-१७॥

हे चंद्रवंशास भूषण असणार्या वत्सा ! तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकङ्गुन झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशुंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि हे आयुष्मन् महाबाहो ! धनुर्विद्यानिष्ठात अशा नहुषा !!

श्रीदत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ॥१८-१९॥

ब्राह्मण, पितर, देव, द्यावापृथिवी व पूषा हे सर्व

संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासुर निष्प्रभ
होवो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त होवो. " ॥२०॥

इति प्रस्थापयामास लब्धाशीः सोऽपि तं गुरुम् ॥

भक्तया प्रणम्य श्रीदत्तं संस्मृत्य नहुषोऽब्रवीत्
॥२१॥

यो निषेकप्रभृत्यद्ययावत् स्नेहाद्रक्ष माम् ॥

स चात्रिनन्दनो युद्धे जयं दत्वाऽवतु प्रभुः ॥२२॥

एकमुक्त्वा प्रतस्थैऽसौ हन्तुं हुण्डासुरं तदा ॥

पुष्पाणि ववृषुर्देवा आशीर्वादान् मुनीश्वराः ॥२३॥

अत्रान्तरे सहायार्थं शक्राशप्तस्तु मातलिः ॥

नहुषं प्राप्य देवेन्द्रप्रेरितोऽस्मीत्युवाच च ॥२४॥

रथमास्थाय हर्यश्वं दिव्यं हुण्डासुरं जहि ॥

तत्श्रुत्वा नहुषो हृष्टो रथं नत्वारुरोह तम् ॥२५॥

असे सांगून श्रीसद्गुरुंनी त्याला युद्धाकरिता
पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे
असा श्रीनहुष भक्तीने श्रीसद्गुरुजींना नमस्कार

करुन व श्रीदत्तांचे स्मरण करुन असे म्हणाला की,
॥२१॥

"जो गर्भाधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण
करता झाला तो श्रीअत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन
माझे रक्षण करो." ॥२२॥

याप्रमाणे बोलून तो श्रीनहुष, हुंडासुराला
मारण्यासाठी गमन करिता झाला. त्या वेळी देव
पुष्पवृष्टी करते झाले व ऋषी आशीर्वाद देते झाले.
॥२३॥

त्या वेळी श्रीइंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी
श्रीमातली, श्रीनहुषाजवळ रथासह येऊन असे
म्हणाला की, "मला देवेंद्राने तुला साहाय्य
करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी
आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये
बसून तू हुंडासुराचा नाश कर." ते ऐकून श्रीनहुष
आनंदित होऊन व नमस्कार करुन रथामध्ये बसता
झाला. ॥२४-२५॥

पायूक्तमन्त्रैः सन्नद्धो ययौ हन्तुं महासुरम् ॥

तत्राथ तत्सहायार्थं प्रापुर्देत्यारिसैनिकाः ॥२६॥

सिद्धगुह्यकगन्धर्वयक्षविद्याधरोरगैः ॥

कृतं कलकलाशब्दं श्रुत्वा भीतोऽसुरोऽब्रवीत्
॥२७॥

दूत गच्छ कुतः शब्दस्तज्जात्वैहि पुनर्द्रुतम् ॥
गत्वा दूतोऽपि यत्नेन ज्ञात्वैत्याहायुनन्दनः ॥२८॥
शूर इन्द्ररथारुढो नहुषोऽजेय आगतः ॥
इत्या-कण्ण्यासुरः क्रुद्धो भार्या दासीं च बल्लवम्
॥२९॥

हतो न वार्भो ब्रूतेति पप्रच्छ स पुनः पुनः ॥
ते हतो भवता लीढः सत्यमित्यूचूरासुरः ॥३०॥
वेदोक्तमंत्रांनी सन्नद्ध होऊन (चिलखत घालून) तो
महिषासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या
ठिकाणी त्याच्या

साहाय्यासाठी देवसैनिक प्राप्त झाले. ॥२६॥

श्रीनहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष,

विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून,
भयभीत झालेला हुंडासुर असे म्हणाला की,
॥२७॥ "हे दुता ! जा, हा मोठा कोलाहल शब्द
कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये."
दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि
प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन
हुंडासुरास असे म्हणाला की, "आयुराजाचा पुत्र
नहुष, मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये
बसून युद्धाकरिता आलेला आहे." हे ऐकून क्रुद्ध
झालेला हुंडासुर, भार्या, दासी व आचारी यांना
हाक मारून असे विचारता झाला की, "अरे ! तुम्ही
तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा." तेव्हा
ते असे म्हणाले की, "त्याच वेळी त्या बालकाला
मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले.
॥२८-२९-३०॥

दैवं हि बलवन्मत्वा दैत्यान् प्राहोग्रशासनः ।
सर्वैर्योद्धुंहि गन्तव्यं भीरुन्हन्मि क्षणादिह ॥३१॥
इत्यादिश्यासुरान् योद्धुं सन्नद्धोऽगात्स तैः सह ॥

कुद्धो हुण्डः समभ्येत्य नहुषं प्राह भीमवाक् ॥३२॥

मा गर्ज गर्ज मत्योत्थ हुण्डोऽस्मीह प्रतापवान् ॥

जीवन्नैष्यसि पश्चात्वं सहदेवैर्माग्रतः ॥३३॥

राजाह सोमवंशस्य चरितं क्वापि नेदृशम् ॥

शूरोऽसि यदि युद्धस्व वावदूकतयात्र किम् ॥३४॥

मां हन्तुमुद्यतस्थापि तव प्राणहरोऽस्म्यहम् ॥

दत्तात्रेयाभिगुप्तोऽस्मि को मूढो मां प्रधर्षयेत् ॥३५॥

खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून, ज्याची
आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासुर
दैत्यांना असे म्हाणाला की, " तुम्ही सर्वांनी युद्ध
करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिऊन
राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन."

॥३६॥

याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करुन तो हुंडासुर,
चिलखत घालून दैत्य सेनेसह श्रीनहुषाबरोबर युद्ध
करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला
तो हुंडासुर गर्जना करीत श्रीनहुषासमोर येऊन

त्याला असे म्हणाला की, ॥३२॥

"अरे माणसाच्या पोरा ! उगीच गर्जना करु नकोस.
मी मोठा प्रतापी हुंडासुर आहे. तू माझ्यापुढे
युद्धाकरिता उभा राहशील; तर या देवांसह जिवंत
परत जाणार नाहीस." ॥३३॥

ते ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की, "चंद्रवंशांत
उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे
भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर
असशील; तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा
काय कामाचा ? ॥३४॥

प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपाला आहेस.
पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात
ठेव. भगवान् श्रीदत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा
माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील ?" ॥३५॥

इत्युक्त्वा निष्ठुरं चापमुद्यम्याकर्णमाशुगान् ॥

सन्धाय च ससैन्यौ तौ युयुधा ते परस्परम् ॥३६॥

न दिवा न निशा यत्र भ्राजते तुमुलेतराम् ॥

हस्तिनो वाजिनो विद्धा मृता भग्ना रथा अपि
॥३७॥

असुराणां ववू रक्तस्त्रवन्त्यो मांसकर्दमाः ॥
गुरुं प्रणम्य नहुषः स्मृत्वा चैवात्रिनन्दनम् ॥३८॥
ऐन्द्रीं शक्तिं मुमोचास्मै तया भिन्नो ममार सः ॥
अथैत्य जयिनं सार्द्धं रम्भयाऽशोकसुन्दरी ॥३९॥
प्राहास्मि धर्मपत्नी ते नहुषोपयमस्व माम् ॥
स प्राहाग्रे वरिष्यामि गुरोर्मे यदि रोचते ॥४०॥
असे कठोर बोलून, धनुष्य आकर्ण ओढून, त्यावर
बाण लावून, सैन्यासह ते परस्पर युद्ध करते झाले.
॥३६

अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच
हत्ती-घोडे घायाळ झाले. काही मृत झाले. रथही
भग्न झाले. ॥३७॥

मांसरुपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या
शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी
श्रीसदगुरुंजीना प्रणाम करून व अत्रिनंदन

श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करून श्रीनहुषाने वासवी
शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो
छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला
बरोबर घेऊन अशोकसुंदरी, त्या विजयी
श्रीनहुषाकडे येऊन असे म्हणाली की, "हे नहुष !
तुझी मी धर्मपत्नी आहे म्हणून माझ्याबरोबर तू
विवाह कर." हे ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की,
"गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी
विवाह करीन. हे जर तुला पटत असेल तर पाहा."
॥३८-३९-४०॥

तथेत्युक्त्वा रथे तस्य सा रम्भा चास्थिता मुदा ॥
नहुषोऽभ्येत्य गुरवे नत्वा सर्वं न्यवेदयत् ॥४१॥
हष्टो वसिष्ठ उद्धाहं सुलग्नेऽकारयत्तयोः
द्रष्टुं प्रस्थापयामास पितरौ नहुषं मुनिः ॥४२॥
नत्वा गुरुं रथारुढः प्रभयार्क इव स्त्रिया ॥
पितरावेत्य तच्छोकं जहार परिसान्त्वयन् ॥४३॥
सरथं मातलिं रम्भां स्वर्गाय प्रेरयन्नतः ॥

प्रभोर्वरं गुरोर्वाक्यं श्रुत्वायुश्चेन्दुमत्यपि ॥४४॥
रतिस्मरोपमौ दृष्टवा स्नुषापुत्रौ ननन्दतुः ॥
पित्राभिषिक्तो विधिवत् पित्र्यं राज्यं शशास सः
॥४५॥

सम्राट् चैन्द्रं पदं भेजे चिरं तेनैव वर्षणा ॥
वानप्रस्थविधानेन महिष्यायुः समं वनम् ॥४६॥
उषित्वाऽत्रिसुतं ध्यायन् लेभे सायुज्यमक्षयम्॥
श्रीसत्यदत्तमर्थार्थीं भजन्नेवं क्रमान्वृपः ॥
मुक्त एवं तन्महिमा कोऽपि भक्तो न नश्यति ॥४७॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस
परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥४८॥श्रीदत्त ॥
"बरे आहे "असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये
ती व रंभा बसली." श्रीनहुषाने श्रीवसिष्ठऋषींकडे
येऊन सर्व वृत्त कथन केले. ॥४९॥

ते ऐकून आनंदित झालेले श्रीवसिष्ठमहर्षी,
सुलग्नसमयी अशोकसुंदरी व श्रीनहुष यांचा विवाह
करते झाले आणि नंतर मातापितरांना
भेटण्यासाठी श्रीनहुषाला पत्नीसह पाठविते झाले.
॥४२॥

श्रीवसिष्ठ-ऋषींना नमस्कार करून, प्रभेसह
निघणार्या सूर्यप्रिमाणे, आपल्या भार्येसह रथारुढ
झालेला श्रीनहुष मातापितरांच्याकडे आला आणि
सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला.
॥४३॥

श्रीदत्तात्रेयांचा वर व श्रीसद्गुरुवाक्य यांची
आठवण होऊन, तसेच रती व मदनाप्रिमाणे
असणार्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून
श्रीआयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित होते
झाले. श्रीआयुराजाने नंतर त्या श्रीनहुषाला
यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पित्यापासून
प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्रीनहुषाने उत्तम
प्रकारे यथाशास्त्र केले. ॥४४॥

सम्राट् श्रीनहुष इहलोकी उत्तम सुख भोगून, त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. तसेच श्रीआयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्येच वास्तव्य करिता झाला आणि नित्य अत्रितनय श्रीदत्तप्रभूंच्या ध्यानप्रभावाने अक्षय्य अशा सायुज्य मुक्तिप्रत प्राप्त झाला. ॥४५-४६॥

अर्थार्थी भक्त श्रीआयुराजाही श्रीदत्तात्रेयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही, इतकेच नव्हे; तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो. ॥४७॥

॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥४॥

अध्याय पाचवा

श्रीदत्त ॥ सूत उवाच ॥ न तावनात्तसुभग्रतोऽयं
परमेश्वरः ॥

तत्प्रभावं मुनिश्रेष्ठाः पुनः शृणुत सादरम् ॥१॥
गोदावासी द्विजः कश्मिष्ठरिशर्मा तदात्मजः ॥
द्विदशाब्दो यस्य जन्या गुल्मोऽष्टाब्दः क्षयोऽभवत्
॥२॥

ऋब्दो जलोदरे जीर्णज्वर एकाब्द आयनः ॥
अतिसारः सकासश्च चातुर्मास्यो भगन्दरः ॥३॥
त्रिदोषेणापि संक्रान्तं प्रेक्ष्य मृत्यून्मुखं पतिम् ।
तद्वार्या षोडशाब्दाऽगच्छरणं विष्णुदत्तमित् ॥४॥
सौभाग्यं देहि मे ब्रह्मन् भर्ता मे रोगपीडितः ॥
अत्युकटाः प्रतीकारा दैवाज्जाता निरर्थकाः ॥५॥

श्रीदत्त ॥ श्रीसूत असे म्हणाले की, "शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्रीदत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनिश्रेष्ठ हो ! पुन्हा आदराने त्याचा

प्रभाव श्रवण करा. ॥१॥

श्रीगोदातटी राहणारा श्रीहरिशर्मा म्हणून एक
ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता.
त्याला जन्मापासूनच गुल्म, आठ वर्षाचा क्षय, तीन
वर्षाचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा
महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते.
तसेच चार महिन्यांपासून भगंदरही झाला होता.
॥२-३॥

शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या
मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली
त्याची सोळा वर्षाची स्त्री, परम श्रीदत्तभक्त
श्रीविष्णुदत्तांना शरण गेली ॥४॥

व असे त्यांना म्हणाली की, "हे ब्रह्मन् ! मला
सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत
आणि त्यांना केलेले अतिशय
चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले
आहेत." ॥५॥

इत्यर्थितो दयालुः स साध्वा तद्रूहमेत्य तम् ॥

दृष्टवा कर्मविपाकं च पत्न्या व्रतमकारयत् ॥६॥

क्रमेणाशु लयं प्राप तत्तद्रोगः प्रतिव्रतम् ॥

द्विजोऽथ तं हन्दि स्पृष्टवा जजापोपनिषन्मुनम् ॥७॥

नीरुग्लेभे द्विजस्तेन भूतिमायुः प्रजा यशः ॥

दिव्यां गतिं दत्तभक्तिमिहामुत्र च सदगतिम् ॥८॥

एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं पापप्रणाशनम् ॥

तुष्टिदं पुष्टिदं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥

श्रीदत्तानुग्रहेणैव कथितं च समासतः ॥९॥

वेदधर्मा उवाच ॥ एवं सूतमुखात्श्रुत्वा नैमिषेया
महर्षयः ॥

श्रद्धया सत्यदत्तस्य व्रतं चक्रुः सुसंहताः ॥१०॥

त्या साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता,
दयाळू श्रीविष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या
पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन
करून त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यादत्तव्रत

करविते झाले. ॥६॥

त्यामुळे क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र
नाहीसे झाले. नंतर श्रीविष्णुदत्तांनी त्या
ब्राह्मणाच्या हृदयाला स्पर्श करून उपनिषद्न्मंत्राचा
जप केला. ॥७॥

त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी
संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा
लाभ करून घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस
प्राप्त झाला. ॥८॥

याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक,
तुष्टी देणारे, पुष्टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे
आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन
केले आहे." ॥९॥

श्रीवेदधर्मा असे म्हणाले की, "हे दीपका ! असे
श्रीसूतांच्या मुखातून श्रवण करून,
नैमिष्यारण्यातील महर्षी, एकाग्रचित्त होत्साते
श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत करते झाले. ॥१०॥

सत्रधर्मेण ते वत्स कांक्षंतो दर्शनं विभोः ॥
दध्युरेकाग्रमनसो दत्तदेवपदाम्बुजम् ॥११॥

अथ वायुः सुख स्पर्शः पुण्यगन्धवहो ववौ ॥
तमनु ज्योतिषां राशिराविर्भूतः स्वमामया ॥१२॥

तेजोमण्डलमध्यस्थमुद्यन्तमिव भास्करम् ॥
श्रीसत्यदत्तं द्रष्टुं तमशक्ताश्वर्मचक्षुषा ॥१३॥

निमील्याक्षीणि ते विप्राश्चिन्तयन्तो हरिं हृदि ॥
प्रार्थयामासुरव्यग्राः कथं नो दर्शनं भवेत् ॥१४॥

इति चिन्तयतां तेषां वागासीन्मेघनिस्वना ॥
उन्मीलयत नेत्राणीत्यनन्तेनेरिता द्विजाः ॥१५॥

हे वत्सा दीपका ! यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू
श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे,
एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या पदांबुजाचे ध्यान
करते झाले. ॥१६॥

नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी
वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी

श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले. ॥१२॥

उदय पावणार्या सूर्यप्रिमाणे त्या तेजोमंडलाच्या
मध्ये असणार्या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षुंनी
अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत.
॥१३॥

नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होत्साते, हृदयामध्ये
श्रीहरीची प्रार्थना करिते झाले. ॥१४॥

आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते
ऋषी चिंतन करीत असताना, मेघाप्रमाणे
आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो !
नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण
भगवत्स्वरूप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती
करते झाले. ॥१५॥

ततो ददृशिरे सर्वे शुद्धचित्ताश्च तुष्टवुः ॥

ऋषय ऊचुः ॥ नूनं भवानृषिर्नैव न
वर्णश्रिमलिङ्गभाक् ॥

निर्मितं भवतैवेदं विश्वं स्वांशांशतोऽखिलम् ॥१६॥

न जानन्ति भवन्मायामोहिता दिव्यमुत्तमम् ॥

भवद्धामात एवैते श्रमन्त्यसुरभावगः ॥१७॥

कर्ता भर्तासि हर्ता त्वं प्रत्यक्षं तत्त्वमस्यपि ॥

भो सर्वं खल्विदं ब्रह्म त्वमस्यात्मासि केवलम्

॥१८॥

त्वदुदेति रमत्येतद्विश्वं त्वय्येव लीयते ॥

अष्टमूर्तिभिराभिस्त्वमाभासीव जगन्मयः ॥१९॥

निगूढतत्त्वं ते ज्ञातं यत्किञ्चिल्लोकदुर्ग्रहम् ॥

चेष्टिं, ते प्रसादोऽयं प्राक्पुण्यैरनुभूयते ॥२०॥

ऋषी असे म्हणाले की, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णश्रिमचिह्न धारण करणारेही नाही; तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरूप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. ॥१६॥

आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात

फार श्रमतात. ॥१७॥

तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा
आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् !
हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरूप आहे आणि तू
सर्वात्मा आहेस. ॥१८॥

तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी
रममाण होते व तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी,
जल, तेज, वायू. आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री
ब्राह्मण या आठ रूपांनी जगन्मय तूच भासत
आहेस. ॥१९॥

तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप, सामान्य जनांना
समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी
आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू
शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा
अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे."
॥२०॥

वेदधर्मा उवाच । एवं स्तुतस्तदा तुष्टे विश्वं
स्वस्मिन्नदर्शयित् ॥

उवाच च मुनीन् देवो मेघगम्भीरया गिरा ॥२१॥

जानीतमागतं विप्राः प्रसादा भवत्स्विह ।

तपसा ब्रह्मचर्येण यमेन नियमेन च ॥२२॥

यशादिना च बहुभिर्जन्मभिस्तोषितो ह्यहम् ॥

सत्यदत्तव्रतेनातो वरं वृणुत माचिरम् ॥२३॥

ऋषय ऊचुः ॥ ज्ञापयास्मान् महादेव स्वभक्तान् कुरु
निवृतान्॥

येन त्वमस्यात्मसाक्षी किं ब्रूमोऽनुग्रहं कुरु ॥२४॥

श्रीसत्यदत्त उवाच ॥ यद्यूयं श्रद्धया स्तोत्रं
कृतवन्तश्च मे प्रियम्॥

योगसिद्धिकरं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥२५॥

याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले
परमात्मा श्रीदत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले
आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना असे
म्हणाले की, ॥२६॥

"हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी
येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या
अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम,
यज्ञयाग इत्यादि साधनानुष्ठानामुळे, तसेच या तुम्ही
केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्ट
झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्ट तो वर
मागून घ्या." ॥२२-२३॥

त्यावेळी श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की, "हे
महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरूपाचे ज्ञान करून
देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर; कारण तूच
सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे ? आपणच
आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरि योग्य असा
अनुग्रह करा." ॥२४॥

श्रीसत्यदत्त असे म्हाणाले की, "जे तुम्ही श्रद्धेने
मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योगसिद्धी
देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. ॥२५॥
देहान्ते मत्परानन्दस्वरूपं परमं पदम् ॥

मनोवाचामविषयं यास्यथात्रैव सुव्रताः ॥२६॥
सन्निपाताक्षिरुङ्गेहकुष्ठश्लेष्मक्षयज्वरान् ॥
वातपैत्तिकगुल्माद्यान् देशाद्युत्थान् हरेदिदम् ॥२७॥
पुत्र वन्ध्याऽभयं त्रस्तो निःस्वः स्वं रोग्यनामयम् ॥
मुमुक्षुः सद्गतिं यद्यद्यस्येषं स लभेद् व्रतात् ॥२८॥
वेदधर्मा उवाच ॥ इत्युत्कृत्वान्तर्दधे देवः सहसा
महसां निधिः ॥
स्वप्रदृष्ट इव स्वार्थो मुनयो विस्मयं ययुः ॥२९॥
एवं प्रभावं श्रीदत्तं शरणागतवत्सलम् ॥
स्मर्तृगामिनमिशानं सम्पूज्य हरमाप्नुहि ॥३०॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस
परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तोपाख्याने पञ्चमोऽध्यायः ॥५॥
श्रीदत्तात्रेयापर्णणमस्तु ॥श्रीदत्त॥
हे उत्तम अनुष्ठानशील ब्राह्मण हो ! तुम्ही या

जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणार्या
माझ्या परमानंदस्वरूप श्रेष्ठपदाला प्राप्त क्हाल यात
शंका नाही. ॥२६॥

तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्ठ,
श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार,
गुल्मरोग, देशात स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी
उत्पन्न होणारा क्षीभ या सर्वांचा नाश करील.
॥२७॥

या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून
गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला
द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल.
मुमुक्षु पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट
असेल ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने
प्राप्त होईल." ॥२८॥

श्रीवेदधर्ममुनी असे म्हणाले की,"दीपका !
याप्रमाणे बोलून, स्वप्रामध्ये पाहिलेल्या
द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी देवाधिदेव श्रीदत्तराज
एकदम अंतर्धनि पावले, हे अवलोकन करुन

श्रीशौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले.
॥२९॥

वत्सा श्रीदीपका ! असा ज्या श्रीप्रभूचा प्रभाव आहे
अशा शरणागतांविषयी दयाळू स्मरण
केल्याबरोबर भक्ताकडे जाणार्या सर्वेश्वर
श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करुन तूही
परमानंदाला प्राप्त हो." ॥३०॥

॥इति श्रीदत्तोपाख्यान
पंचमोध्यायः ॥श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥श्रीदत्त ॥

श्रीदत्तात्रेयप्रार्थना

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि
देवाधिदेव ॥

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।
त्वं नो माता त्वं पिताऽतोधिपस्त्वं । त्राता

योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।

त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्० ॥

पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं । भितिं क्लेशं त्वं
हराशु त्वदैन्यम् ।

त्रातारं नो वीक्षा ईशास्तजूर्ते । घोरात्० ॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं
शरण्योऽकहर्ता ।

कुवत्रियानुग्रहंपूर्णराते । घोरात्० ॥

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं । सत्संगाप्तिं देहि
भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते । घोरात्० ॥

श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमंगलवर्धनं ॥ प्रपठेन्नियतो
भक्तया स श्रीदत्तप्रियो भवेत् ।

श्री सत्यदत्त आरती

करितों प्रेमे तुज नीरांजन स्थिरावुनियां मन ॥
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुन ॥४०॥

धरणीवर नर पीडित झालें भवरोगे सर्व ।
कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्व ।
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥

सुलभपणे निजभजने त्यासी उद्धारि जो शर्व ॥१॥

अत्रिमुनीच्या सदनीं तीर्हीं देव भुकें येतीं ।
भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्तीं ।
नग्न होऊनी आम्हाप्रति घ्या अन्न असें वदती ।
परिसुनि होउनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती

॥२॥

द्रवसाभिध मौनि जाहला शंभु प्रमथेंदु ।
ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र ॥

दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र ।
वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र ॥३॥

अशोककाका कुलकर्णी

९०९६३४२४५९